

महाराष्ट्र विधानपरिषद

दुसरे अधिवेशन, २०२२

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक २३ ऑगस्ट, २०२२ / भाद्रपद १, १९४४ (शके)

- (१) मुख्यमंत्री
 - (२) उप मुख्यमंत्री
 - (३) महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री
 - (४) मत्स्यव्यवसाय मंत्री
 - (५) वस्त्रोद्योग मंत्री
 - (६) क्रीडा व युवक कल्याण मंत्री
 - (७) बंदरे मंत्री
 - (८) रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री
 - (९) कृषी मंत्री
- यांचे प्रभारी विभाग

प्रश्नांची एकूण संख्या - ७०

अकोला येथील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे
हलविण्यात आल्यासंदर्भात

(१) * १४२६४ श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण :
सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्ह्यातील मागील १८ वर्षांपासून कार्यरत असलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोल्यातून नागपूर येथे हलविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुपालन करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात होत्या, तसेच पश्चिम विदर्भातील आर्थिक मागासलेपणा लक्षात घेता ही स्वायत्त संस्था स्थापना झालेली होती, त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी हे मुख्यालय अकोल्यात असणे गरजेचे आहे अशी मागणी अकोल्यातील शेतकऱ्यांची व जनतेची तसेच लोकप्रतिनिधींची असून त्याला विरोधही दर्शविला जात असून सदर निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अकोला येथे कृषी विद्यापीठ तसेच पशुवैद्यकीय विज्ञान अभ्यासक्रमाचे पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय असल्याने शेतकऱ्यांना कृषी व पशुधनविषयक सुविधा एकाच ठिकाणी मिळण्याबाबत तसेच पशुधन विकास महामंडळ अकोल्यात ठेवणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२), (३) व (४) महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय भविष्यात अकोला येथे ठेवण्यात येईल.

नवी मुंबईतील परप्रांतीयांकडून विनापरवाना मच्छीविक्री करण्यात येत असल्याबाबत

(२) * १३७७३ श्री.रमेशदादा पाटील, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.नागोराव गाणार, श्री.प्रवीण दटके, अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रविण दरेकर, डॉ.परिणय फुके : सन्माननीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबई शहरात परराज्यातून आलेले परप्रांतीय परवाना नसतानाही मच्छी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे माहे जानेवारी, २०२२ वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, हे परप्रांतीय मच्छी विक्रेते निकृष्ट दर्जाचे मासे विकत असून हे मासे धुवून टाकत असलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने या परप्रांतीय परवाना नसतानाही मच्छी विक्रीचा व्यवसाय करीत असलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुधीर मुनगंटीवार : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत

(३) * १४२१७ श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.बाळाराम पाटील, श्री.कपिल पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक १२१९२ ला दिनांक ७ मार्च, २०२२ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील तालुका पातळीवर क्रीडा संकुल उभारण्यात यावे असा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असून मा.उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्र्यांनी मागील वर्षी अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे सभागृहात घोषित केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार शासनाने १०० तालुका क्रीडा अधिकारी पदांना मंजुरी दिली असून त्यापैकी ५० पदे सरळ सेवांतर्गत पध्दतीने तर ५० पदे पदोन्नतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, असे असूनही यापैकी केवळ ३५ टक्केच पदे भरण्यात आली असून उर्वरित ६५ टक्के पदे अद्याप भरण्यात आली नसल्याचे माहे मार्च, २०२२ अखेर निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठविण्यात आले असून पदोन्नतीच्या कोट्यातील पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडाचे कौशल्य मिळण्याच्यादृष्टीने तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची मंजूर केलेली सर्व पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.गिरीश महाजन : (१) शासनाच्या दिनांक २६/०३/२००३ च्या शासन निर्णयान्वये, तालुका क्रीडा संकुले उभारण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सदर तालुका क्रीडा संकुलांची अनुदान मर्यादा वाढविण्याची घोषणा सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक २३/०३/२०२२ च्या शासन निर्णयानुसार सदर अनुदान मर्यादित वाढ करण्यात आली आहे.

(२) दिनांक २२/०१/२०१४ च्या शासन निर्णयान्वये, राज्यात नव्याने ६९ तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत राज्यात एकूण १०० तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. सदर पदे पदोन्नती व सरळसेवेने समप्रमाणात भरण्यात येतात.

(३), (४) व (५) तालुका क्रीडा अधिकारी संवर्गातील मंजूर १०० पदांपैकी ३५ पदे भरली आहेत. सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठविण्यात आले आहे त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिध्द केली आहे. तसेच पदोन्नतीच्या कोट्यातील पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

जरिकोट (ता.धर्माबाद, जि.नांदेड) येथे वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकने घराची पडझड केल्याबाबत

(४) * १४१११ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अभिजित वंजारी, श्री.राजेश राठोड, डॉ.सुधीर तांबे, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.जयंत आसगावकर, डॉ.प्रज्ञा सातव, श्री.मोहनराव कदम : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जरिकोट (ता.धर्माबाद, जि.नांदेड) येथे एका अवैध वाळूच्या ट्रकने दिनांक ४ एप्रिल, २०२२ रोजी दुपारी एका महिलेच्या घराला धडक दिल्यामुळे त्या घराची पडझड झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने सदर वाळू ट्रकधारकांवर कारवाई करून तसेच ट्रकधारकाकडून महिलेला नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२), (३) व (४) मौजे जरिकोट (ता.धर्माबाद, जि.नांदेड) येथे एका अवैध वाळूच्या ट्रकने दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी एका महिलेच्या घराला ट्रकने धडक दिल्यामुळे त्या घराची पडझड झाली. सदर वाहनाची चौकशी केली असता सदर वाहन अवैध वाहतूक करत असल्यामुळे सदरील वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८(७) व (८) अन्वये रुपये २,१६,२०० इतक्या रकमेचे दंडाचे आदेश पारित केले आहे व दंडात्मक रकमेची वसुलीची कार्यवाही सुरू आहे.

तसेच अपर जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या अहवालानुसार ट्रक मालक यांनी त्या महिलेच्या घराची पडझड झालेली बाजू बांधुन देण्याबाबत मान्य केल्याने ट्रक मालक आणि त्या महिला यांच्यात समझोता झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि अनुसूचित जाती व जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र देण्यात येत असल्याबाबत

(५) * १४१३८ श्री.राजेश राठोड, डॉ.वजाहत मिर्झा : तारांकित प्रश्न क्रमांक १०९८१ ला दिनांक २४ डिसेंबर, २०२१ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्ह्यात विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि अनुसूचित जाती व जमाती बोगस जात प्रमाणपत्र देण्यात येत असल्याबाबत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक १८ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्राप्त झालेल्या निवेदनानुसार अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या स्तरावर प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने बोगस जात प्रमाणपत्र देणाऱ्या दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२) व (३) विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि अनुसूचित जाती व जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र देण्यात येत असल्याबाबत तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे कार्यालयात प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही.

परंतु, बोगस जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केल्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे कार्यालयास दिनांक ११/१०/२०२१ रोजी प्राप्त झालेले आहे. सदर निवेदनाच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या स्तरावरून कार्यवाही चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी व बचत गटांकरीता निती आयोगाने मंजूर केलेल्या निधीबाबत

(६) * १४०२८ श्री.रामदास आंबटकर, श्री.नागोराव गाणार, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, श्री.प्रवीण दटके : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त व आकस्मिक जिल्हा असल्याने निती आयोगामार्फत नाविण्यपूर्ण शेती व नविन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी व बचत गटाचे दरडोई उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने सन २०२० ते २०२२ या वर्षासाठी साडेचार कोटी रूपये निधी मंजूर केला असल्याचे दिनांक २३ मार्च, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेकरीता वाशिम कृषी विभागाला तीन कोटी रूपये वितरित केले असता सदर निधीचा लाभ किती लाभार्थ्यांना मिळाला याबाबत जिल्हाधिकारी, वाशिम यांना सामाजिक कार्यकर्ते यांनी दिनांक २३ मार्च, २०२२ ला लेखी निवेदन दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर निधी वाटपाबाबत झालेल्या गैरव्यवहाराशी संबंधित असलेले अधिकारी/कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अब्दुल सत्तार : (१) अंशतः खरे आहे.

सन २०२१-२२ मध्ये साडेचार कोटी रूपये निधी मंजूर झाला त्यापैकी तीन कोटी रूपये शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी करीता व दिड कोटी रूपये महिला बचत गट/शेतकरी गटासाठी मंजूर करण्यात आले.

(२) होय, हे खरे आहे,

(३) व (४) चौकशी केली आहे. गैरकारभार झालेला नाही. त्यामुळे अधिकारी/कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लेनच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांना आळा घालण्याबाबत

(७) * १३७११ श्री.विलास पोतनीस, श्री.सुनिल शिंदे : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांकडून लेनच्या शिस्तीचे उल्लंघन करून तीनही लेन व्यापण्यात येत असल्याने घाट क्षेत्रात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याची बाब दिनांक १८ मे, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तीनही लेन मध्ये अवजड वाहने धावत असल्याने त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाताना छोट्या वाहनांना होत असलेल्या अपघातांच्या संख्येत गत दोन महिन्यांत सातत्याने वाढ होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने पाहणी केली आहे काय, पाहणीत काय आढळून आले आहे आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लेनच्या शिस्तीचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांना आळा बसविण्यासाठी दंडात्मक कारवाईसह कोणत्या ठोस उपाययोजना शासनाने हाती घेतल्या आहेत वा घेण्यात येत आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून ब्लास्टिंग वेळी पुणे-मुंबई व मुंबई-पुणे अशा दोन्ही लेन वाहतुकीकरीता बंद करण्यात येत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते.

तसेच द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांचे प्रमाण जास्त वाढलेले असून परिसरात चढावावर अवजड वाहने बंद पडल्यास वाहतूक कोंडी होत असते.

(२) द्रुतगती मार्गावर वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने, तीव्र उतार असल्यामुळे वाहनांचे अपघात झालेले आहेत. गत दोन महिन्यात छोट्या वाहनांचे अपघात वाढलेले नाहीत.

(३) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लेनच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी खालील उपाययोजना करण्यात येतात.

i) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर MSRDC व IRB कडून वाहनांच्या वर्गवारीनुसार लेन दर्शक फलक तसेच लेनची शिस्त पाळा असे फलक लावण्यात आले असून, अवजड वाहनांना पहिल्या व दुसऱ्या लेन मधून जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

ii) लेनच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या अवजड कसुरदार वाहनांवर विशेष मोहिम अंतर्गत मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात येते.

iii) द्रुतगती मार्गावर ज्या ठिकाणी अवजड वाहने लेन शिस्तीचे उल्लंघन करण्याची शक्यता असते त्या ठिकाणी पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत.

iv) टोलनाक्यावर अवजड वाहनांवरील चालकांना लेन शिस्तीचे तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येते. ओव्हरस्पीडमुळे अपघात होऊ नये यासाठी सदर मार्गावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर जिल्ह्यातील शेतकरी सन २०२० च्या खरीप हंगामाच्या विम्यापासून वंचित असलेबाबत

(८) * १४४७७ श्री.रमेश कराड, श्री.नागोराव गाणार : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख अडतीस शेतकरी खरीप हंगाम सन २०२० च्या विम्यापासून वंचित राहिले आहेत याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा याबाबत शासनाकडून विमा वितरणाबाबत कोणतीही पाऊले उचलण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने विमापात्र असून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून वितरण करण्याबाबत शासन स्तरावर कोणती उपाययोजना करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अब्दुल सत्तार : (१) हे खरे नाही.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२० मध्ये लातूर जिल्ह्यातील २,२१,४३३ शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई रक्कम रुपये ११०.२५ कोटी निश्चित झाली. त्या सर्व नुकसान भरपाई रक्कमेचे वाटप करण्यात आले आहे.

(२) खरीप २०२० हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. मात्र कोविड-१९ ची लाक्षणिक परिस्थितीमध्ये विविध कारणांमुळे काही विमाधारक शेतकरी संबंधित विमा कंपनीस नुकसानीबाबत सूचना देऊ शकले नाहीत. यास्तव पिकांच्या नुकसानीबाबत NDRF मध्ये झालेले पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देणे बाबत राज्य शासनाने विमा कंपन्यांकडे आग्रही भूमिका ठेवली आहे. याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

खरीप २०२० हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई ही NDRF चे पंचनामे गृहीत धरून निश्चित करणेबाबत सर्व विमा कंपन्यांना आदेशित करणेबाबत आयुक्त (कृषी) यांनी केंद्र शासनास दिनांक १३/०७/२०२१ व दिनांक ०८/१०/२०२१ च्या पत्रान्वये तसेच प्रधान सचिव कृषी यांच्या दिनांक १३/०७/२०२२ व ३/०८/२०२२ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. याअनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर जिल्ह्यामध्ये वाळूचे अवैध उत्खनन होत असल्याबाबत

(९) * १४३६१ श्री.प्रवीण दटके, श्री.प्रविण दरेकर, श्री.नागोराव गाणार, डॉ.परिणय फुके, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर जिल्ह्यातील चिकना घाटावर (ता.कामठी) महसूल कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने नदीपात्रातून दोन ट्रॅक्टर जप्त केले परंतु दोन दिवसांनी हिच वाहने पुन्हा या घाटावर वाळू चोरी करताना दिसून आल्याची बाब माहे एप्रिल, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या घाटावर वाळूचा लिलाव झालेला नसताना वाळू तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच मोह खेडी-वडना घाट (ता.मौदा) येथील वाळू घाटावरही बेकायदेशीरपणे सातत्याने अवैध वाळू उत्खनन केले जात असून दररोज अंदाजे वीस ट्रक वाळूची अवैध वाहतूक होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने बेकायदा वाळू तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२), (३) व (४) कामठी तालुक्यातील चिकना रेतीघाटावर दिनांक ११/०४/२०२२ रोजी अवैध वाहतूक (गौण खनिज) पथक कामठी यांनी आकस्मिक भेट दिली असता चार ट्रॅक्टर व रेती भरण्याकरीता असलेले फावडे, घमेले व लेबर सह आढळून आले. परंतु, यापैकी दोन ट्रॅक्टर पळून गेले व उर्वरित दोन ट्रॅक्टर जप्त करून त्यामध्ये कोणतेही गौण खनिज आढळून न आल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४८ (८) अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी तहसिलदार, कामठी यांनी उपविभागीय अधिकारी, मौदा यांना अहवाल सादर केला. तदंतर उपविभागीय अधिकारी, मौदा यांच्या आदेशानुसार सदर ट्रॅक्टर संबंधित वाहन मालकास सुपूर्द करण्यात आले. सदर ट्रॅक्टर पुन्हा चिकना घाटावर दिसून आले नाही.

मोहखेडी-वडनाघाट (ता.मौदा) येथील घाटावरून अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याबाबत आढळून आलेले नाही. गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीवर कार्यवाही करण्यासाठी संपूर्ण नागपूर जिल्ह्यात तहसिलदार स्तरावर दक्षता पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यात सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र कायदा करण्याबाबत

(१०) * १४३६७ श्री.अभिजित वंजारी, श्री.राजहंस सिंह, श्री.अनिकेत तटकरे, डॉ.(श्रीमती) मनिषा कायंदे, श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र कायदा नसून अस्तित्वात असलेला कायदाही प्रभावी नसल्याबाबत मुंबई पोलीस आयुक्त यांनी खंत व्यक्त केली असल्याचे माहे एप्रिल, २०२२ च्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकही या जाळ्यात अडकत असल्यामुळे सायबर गुन्ह्यांसाठी एक विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सध्या माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये सायबर गुन्ह्यांशी संबंधित कलमे नमूद करण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (५) असल्यास, सदर चौकशीअंती सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र कायदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे काय,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) यासंदर्भात कोणताही संदर्भ पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेला नाही. तत्कालीन पोलीस आयुक्त, मुंबई यांनी याबाबत वैयक्तिक मत व्यक्त केले होते.

(२) व (३) सन २००० मध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा अस्तित्वात आला. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरीकांना विशेषतः ज्येष्ठ नागरीकांना तंत्रज्ञान अवगत नसल्याने त्याचा फायदा घेऊन सायबर गुन्हे घडत आहेत. गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. सायबर गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अन्वये शिक्षेच्या तरतुदी केल्या आहेत.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

तारकर्णी (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याबाबत

(११) * १३९४६ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.रमेशदादा पाटील, श्री.नागोराव गाणार, श्री.रमेश कराड, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, श्री.प्रवीण दटके, श्री.प्रविण दरेकर, डॉ.परिणय फुके, श्री.सुरेश धस, श्री.प्रसाद लाड, डॉ.रणजित पाटील, श्री.गोपिचंद पडळकर, श्री.निलय नाईक, श्री.राजहंस सिंह, श्री.चंदूभाई पटेल, श्री.विलास पोतनीस, श्री.सुनिल शिंदे : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तारकली (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी गेलेले २८ पर्यटक असलेली बोट उलटून दोन प्रवाशांचा मृत्यू व अनेक पर्यटक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक २४ मे, २०२२ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकली येथे वॉटर स्पोर्ट करणाऱ्या बोटींचे सुरक्षाविषयक त्रुटी वेळोवेळी तपासण्यात येत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तदनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वॉटर स्पोर्ट करणाऱ्या सर्व बोटींचे सुरक्षा विषयक परिरक्षण करण्यासाठी तसेच पर्यावरण रक्षणाबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) होय हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

वॉटर स्पोर्ट करणाऱ्या सर्व बोटींचे सुरक्षा विषयक परिरक्षण हे सागरी अभियंता व चीफ सर्व्हेअर महाराष्ट्र मेरिटाय्म बोर्ड मुंबई यांचेकडून करण्यात येते.

(३) सदर घटनेच्या अनुषंगाने मालवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. ७३/२०२२ कलम ३०४ (अ), ३३६, ३३७, २८०, २८२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोटीचे मालक व सदर घटनेस जबाबदार असलेले असे एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली होती. सद्यःस्थितीत सदर आरोपी जामीनावर आहेत.

सदरची बोट ही अनधिकृत असून सदर बोटीची नोंदणी न केल्याबाबत संबंधित बंदर निरीक्षक यांचेवर बंदरे विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. नोंदणीकृत बोटींची प्रवासी क्षमता, बोटीची स्टॅबिलिटी ही नेव्हल आर्किटेक्ट प्लॅन नुसार ठरविण्यात येते. प्रतिवर्षी सदर बोटींचे सर्वेक्षण करण्यात येते. सर्वेक्षणामध्ये बोटीची सद्यःस्थिती, त्यावरील लाईफ जॅकेट, रिंग बोया, अग्निशामक उपकरणे, नियमानुसार आवश्यक कर्मचारी यांची तपासणी करण्यात येते.

वॉटर स्पोर्ट करणाऱ्या सर्व बोटींचे सुरक्षा विषयक परिरक्षण सागरी अभियंता व चीफ सर्व्हेअर महाराष्ट्र मेरिटाय्म बोर्ड, मुंबई यांचेकडून करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या दळी जमिनीचे मोजमाप करून वैयक्तिक नावे सातबारा उतारे देण्याबाबत

(१२) * १४५१० श्री.कपिल पाटील : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या दळी जमिनी त्यांच्या नावे करून देण्याबाबतचे प्रकरण जिल्हाधिकारी, रायगड यांच्याकडे अनेक वर्षे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकरण प्रलंबित असल्यामुळे कातकरी समाज जमिनीच्या मालकीपासून वंचित राहिला असून किती कातकरी भूमिहीन आहेत हे ठरविणे शक्य होत नसल्यामुळे भूमिहीन शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ सदर समाजाला मिळत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कातकरी समाजाच्या असलेल्या दळी जमिनीचे मोजमाप करून त्यांच्या वैयक्तिक नावे सातबारे देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२), (३) व (४) शासन निर्णय दिनांक १४/०१/१९७० नुसार दळीधारकांना पुर्वीवाटप केलेले क्षेत्र दळी नायक तसेच सहधारक यांना वाटप करण्याबाबत तरतूद आहे. त्यानुषंगाने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम, २००६ मधील कलम ३(१)(छ) नुसार रायगड जिल्ह्यात ४२० प्लॉटमध्ये ६४६३ दळीधारकांच्या सामुहिक हक्कांना जिल्हास्तरीय वनहक्क समितीने मंजूरी दिली आहे. त्यामध्ये ९५६४.८८ हे.आर इतक्या क्षेत्राचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत.

उप अधीक्षक, भूमी अभिलेख विभागाने मोजणीच्या तारखा निश्चित केल्या आहेत. वन हक्क कायद्यांतर्गत मंजूरी दिलेल्या ४२० प्लॉट पैकी ८० प्लॉटची मोजणी प्रक्रीया पूर्ण झालेली आहे.

मोजणी समयी वनहक्क दावेदार हे मंजूर क्षेत्रापेक्षा कमी किंवा जास्त क्षेत्राची वहिवाट दाखवितात त्यामुळे मोजणी समयी संभ्रम/वाद निर्माण होत आहे. मोजणी समयी वनहक्क दावेदार हे मंजूर क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची वहिवाट करतात ते मंजूर दाव्याप्रमाणे क्षेत्राची निश्चिती प्रत्यक्ष जागेवर करून दिल्यासच मोजणी करण्यास संमती देत आहेत. मंजूर दळी वनहक्क दाव्यातील काही दावेदार स्थलांतरित आहेत अशा धारकांची वहिवाट निश्चित करण्यास अडचण येत आहे. दळी प्लॉट मध्ये मूळ दळीधारक यांच्या व्यतिरिक्त अन्य आदिवासी लोकांची वहिवाट दिसून येत आहे. त्यांना मूळ दळीधारकांचा विरोध आहे. दळी क्षेत्रामध्ये दळीधारक दरवर्षी वहिवाट बदलत आहेत. त्यामुळे वहिवाटीनुसार क्षेत्र निश्चित करण्यास अडचण येत आहे.

**वडेगाव रेतीघाट (ता.जि.भंडारा) येथील अवैध रेती उत्खनन,
चोरी व वाहतूक रोखण्याबाबत**

(१३) * १४५६९ डॉ.परिणय फुके, श्री.प्रविण दरेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.नागोराव गाणार, श्री.प्रवीण दटके, श्री.चंद्रशेखर बावनकुळे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वडेगाव रेतीघाट (ता.जि.भंडारा) येथे माहे एप्रिल, २०२२ मध्ये जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकाने धाड घालून कारवाई केल्यानंतरही सदर रेतीघाटावर चोरी-छुप्या मार्गाने अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक केली जात असल्याचे माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रेती माफिया व प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी यांच्या संगनमतामुळे रेतीचा अवैध व्यवसाय सुरू असून त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी रेती माफिया व त्यांना सहकार्य करणाऱ्या दोषी अधिकारी/कर्मचारी यांचेवर कारवाई करून अवैध रेती उत्खनन, चोरी व वाहतूक रोखण्याबाबत शासनाकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने दोषी अधिकारी/कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याबाबत तसेच अवैध रेती उत्खनन, चोरी व वाहतूक रोखण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२), (३), (४) व (५) मौजा वडेगांव रेतीघाट व खमारी मंडळ परिसरात गौण खनिजाच्या अवैध वाहतूक प्रकरणी पथकाद्वारे माहे ऑक्टोबर, २०२१ ते माहे जून, २०२२ पर्यंत एकूण १७ वाहनावर एकूण २१,१५,७००/- एवढ्या रकमेची दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. १७ वाहनांपैकी ११ वाहनांवर पोलीस स्टेशन कारधा ता.जि.भंडारा येथे प्रथम खबर क्र.००९९ दिनांक ०४/०५/२०२२ नुसार भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७९ व कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारा तालुक्यामध्ये माहे ऑगस्ट, २०२१ ते आजपावेतो गौणखनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत एकूण रक्कम १६७ लक्ष एवढ्या रकमेची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

रेती/वाळुचे अवैध उत्खनन होत असल्याबाबत ग्रामपंचायत, खमारी यांनी दिनांक ११/०२/२०२२ रोजीच्या तर ग्रामपंचायत बेलगांव यांना दिनांक २०/०५/२०२२ च्या पत्रान्वये तहसिल भंडारा यांच्याकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसिलदार भंडारा यांच्याकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

राज्यातील धुळे, जालना, नांदेड व औरंगाबाद या जिल्ह्यांमधून तलवारीचा साठा जप्त करण्यात आल्याबाबत

(१४) * १४१४७ डॉ.(श्रीमती) मनिषा कायंदे : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये धुळे, जालना, नांदेड, औरंगाबाद आदी ठिकाणी कुरिअरने आलेल्या तलवारीचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याचे नुकतेच माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एका वेबसाईटवर एका क्लिकवर हवी तशी तलवार, गुप्ती, कुकरी यासारख्या घातक शस्त्रांची फक्त ऑर्डर द्या आणि ही शस्त्रे कुरिअरने घरी दिलेल्या वेळेत दाखल केल्या जात आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बहुतांश शस्त्रविक्री करणाऱ्या कंपन्यांचे कार्यालय डेहराडून, अमृतसर आणि उत्तर प्रदेशातील मेरठ येथे असून, सदर शस्त्रे येथून विक्री केली जात आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कपड्यांपासून चारचाकी गाड्यांपर्यंत ऑनलाईन सामान विक्री करणाऱ्या वेबसाईटच्या जाहिरातीद्वारे अशा प्रकारे घातक शस्त्रे ऑर्डर दिल्यावर घर पोच दिली जात आहे याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अशी घातक शस्त्रे ऑर्डर दिल्यावर घरपोच देणाऱ्या कंपनीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) राज्यात मार्च ते एप्रिल, २०२२ या कालावधित पोलीस आयुक्त, औरंगाबाद आणि पोलीस अधीक्षक, धुळे यांच्या कार्यक्षेत्रात ३९ तलवारी आणि १ कुकरी इतका शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर कार्यालयांतर्गत ९ आरोपीविरोधात २ गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यात ९ आरोपींना अटक करण्यात आली असून दोन्ही गुन्हे तपासावर आहेत. तर पोलीस अधीक्षक, धुळे कार्यालयांतर्गत २ आरोपीविरोधात १ गुन्हा दाखल असून सदर गुन्हा तपासावर आहे.

(२) हे खरे नाही.

(३) उपरोक्त दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींनी अमृतसर व डेहरादून येथून कुरिअरद्वारे शस्त्रे मागविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

(४) प्रस्तुत प्रकरणी शस्त्रांची मागणी करणारे ग्राहक व शस्त्रांची कुरिअरची पोच देणाऱ्या कुरिअर आस्थापना यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून आस्थापनाच्या मालकांना आरोपी करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्यावर कार्यालयीन बदली आदेशामध्ये महिलेचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याबाबत

(१५) * १४२७३ श्री.गोपिचंद पडळकर : तारांकित प्रश्न क्रमांक ११७५६ ला दिनांक ७ मार्च, २०२२ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी काढलेल्या दिनांक १७ मार्च, २०२१ रोजीच्या कार्यालयीन बदली आदेशामध्ये एका महिलेच्या पदनामाचा व गावाचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे तारांकित प्रश्न क्र ११७५६ च्या उत्तरामध्ये कबूल केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू प्रकार हा गंभीर स्वरूपाचा अदखल पात्र गुन्हा असून शासनाने याबाबतीत स्वतःहून संबंधित पोलीस अधीक्षक पुणे यांच्यावर कारवाई करणे आवश्यक असताना त्यांना केवळ समज देऊन कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप लोकप्रतिनिधी यांनी माहे मार्च, २०२२ च्या सुमारास केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संबंधित पोलीस अधीक्षक, पुणे यांच्यावर महिलेचा आक्षेपार्ह उल्लेख केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद सदस्य यांनी वारंवार करूनही अद्याप सदरहू अधिकारी यांच्यावर आजमितीस कोणतीही कारवाई झाली नाही, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने पुणे पोलीस अधीक्षक यांच्यावर शासन कारवाई करणार का,
 (५) नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३), (४) व (५) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी काढलेल्या दिनांक १७/०३/२०२१ रोजीच्या कार्यालयीन बदली आदेशामध्ये पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक यांच्याकडून अनावधानाने टंकलेखनात झालेल्या चुकीमुळे सदर बदली आदेशात एका महिलेच्या पदनामाचा व गावाचा आक्षेपार्ह उल्लेख झाला होता.सदर प्रकार कार्यालयीन आदेश काढताना प्रशासकीय कामकाजावेळी अनावधानाने झालेली चूक असल्याने याबाबत सविस्तर चौकशी करून वरिष्ठ लिपिक यांना “ठपका” ही शिक्षा देण्यात आलेली आहे.

सदर घडलेल्या प्रकरणात पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना शासनाच्या दिनांक ३१/१२/२०२१ रोजीच्या पत्रान्वये समज देण्यात आली असून, अशा प्रकारची चूक भविष्यात घडू नये याकरीता दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी संबंधित महिला व तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच सदरचे आदेश पोलीस अधीक्षक, पुणे यांच्याकडून तात्काळ रद्द करण्यात आले आहेत. सन्मा. विधानपरिषद सदस्य यांच्या विनंतीनुसार प्रस्तुत प्रकरणी मा.सभापती, विधानपरिषद यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०८ मार्च, २०२२ रोजी बैठक घेण्यात आली होती.

उस्मानाबाद जिल्ह्यातील इनामी जमिनी बेकायदेशीररित्या हस्तांतरित / अकृषक करून शासनाचा महसूल बुडविल्याबाबत

(१६) * १३८८१ श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे, श्री.अमोल मिटकरी, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उस्मानाबाद येथील इनामी जमिनी हस्तांतरीत किंवा अकृषक करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यपध्दती डावलून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविण्याचा प्रकार माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आला, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, उस्मानाबाद शहरालगत काही इनामी जमिनी केवळ शेती करण्याच्या प्रयोजनार्थ कब्जेदाराकडे आहेत, मात्र सदर जमिनीचा कोट्यवधीचा भाव झाल्याने काही लोकांनी तहसिलदाराकडे जमीन हस्तांतरण व जमीन अकृषी करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत, हे खरे आहे काय,
 (३) असल्यास, अशा जमिनी अकृषक करण्यासाठी नजराना म्हणून जमिनीच्या बाजार भावाच्या ५० टक्के रक्कम शासनाकडे भरून जिल्हाधिकारी तशी परवानगी देऊ शकतात परंतु जिल्हाधिकारी यांचे मान्यतेशिवाय सर्वे नं.१७५, १८४, १८६ व ३२७ मधील जमिनी नजराना न घेता तहसिल कार्यालय, उस्मानाबादने अकृषिक केल्या व मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला, हे खरे आहे काय,
 (४) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने उस्मानाबाद येथील इनामी जमिनी हस्तांतरीत किंवा अकृषक करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१) उस्मानाबाद तालुक्यातील इनाम या प्रतिबंधित सत्ता प्रकारातील काही जमिनी अकृषक प्रयोजनार्थ नजराणा रक्कम अदा न करता अकृषक केल्या गेल्या असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) सर्वे नं.१७५ व ३२७ मध्ये अकृषक सनद निर्गमित करण्यात आलेली नसून सर्वे नं.१८४, १८६ मध्ये अकृषक सनद निर्गमित करण्यात आलेली आहे. तहसिल कार्यालय, उस्मानाबाद यांच्या दिनांक १५/१२/२०२१ रोजीच्या अहवालानुसार विषयांकित प्रकरणातील जमिनींना लागू नसलेल्या परिपत्रकाच्या आधारे, कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता व आवश्यक नजराणा भरून न घेता सनद निर्गमित झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार, प्रतिबंधित सत्ता प्रकारातील जमिनीकरीता निर्गमित सनद दिनांक २८/०६/२०२२ रोजी रद्द करण्यात आल्या.

सदर प्रकरणाच्या चौकशीअंती झालेल्या अनियमितेबाबत तत्कालीन अव्वल कारकुन यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे व तत्कालीन प्रभारी अपर जिल्हाधिकारी यांचेविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन आणि बिरसा मुंडा सिंचन योजनेचा
कोट्यवधी रूपयांचा निधी अखर्चित असल्याबाबत**

(१७) * १३९७७ श्री.नागोराव गाणार, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, श्री.प्रवीण दटके, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.रमेश कराड, श्री.गोपिचंद पडळकर, श्री.रमेशदादा पाटील, श्री.प्रविण दरेकर, डॉ.परिणय फुके : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा सिंचन योजना सुरू केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चंद्रपूर जिल्ह्यासाठी १५ कोटींचा निधी तर क्षेत्राबाहेरील योजनेसाठी २ कोटी ९१ लाखांचा निधी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने २०२०-२०२१ या सत्रात दिला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू योजनेची सोडत सन २०२०-२०२२ या सत्रात विलंबाने करण्यात आल्यामुळे दिलेला पूर्ण निधी खर्च झाला नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने निधी पूर्ण खर्च न करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अब्दुल सत्तार : (१) होय, हे खरे आहे,

(२) होय, हे खरे आहे, सन २०२०-२१ मध्ये चंद्रपूर जिल्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतर्गत रुपये १५.०० कोटी व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील) या योजनेतर्गत रुपये २ कोटी ९१ लाख निधी शासनाने दिला आहे.

- (३) अंशतः खरे आहे. सदर योजनांची प्रथम सोडत एप्रिल २०२१ मध्ये काढण्यात आली आहे.
- (४) कृषी विभागाच्या सर्व योजना महाडीबीटी प्रणालीमार्फत राबविण्यात येत असल्यामुळे सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**वाडा पोलीस ठाणे (जि.पालघर) येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता
निवासस्थाने बांधण्याबाबत**

- (१८) * १४५१९ श्री.प्रसाद लाड : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) वाडा (जि.पालघर) येथील पोलीसांच्या निवासस्थानाचा प्रश्न गेल्या १० वर्षांहून अधिक कालावधीपासून प्रलंबित असल्याने एकाही पोलीस कर्मचारीवृंदाला शासनाचे निवासस्थान नसल्याकारणाने महागड्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वाडा पोलीस ठाण्यालगत पोलीसांच्या मालकीची दोन एकराहून अधिक जागा असून या जागेवर सुमारे ६० वर्षापूर्वी बांधलेल्या पोलीसांच्या निवासस्थानांची संपूर्णतः पडझड झालेली आहे, सध्या या जागेला जंगलाचे स्वरूप आले असून राहण्यासाठी एकही खोली सुस्थितीत नसल्याने या जागेचा उपयोग गुन्हे कामात पकडलेल्या गाड्या ठेवण्यासाठी केला जात आहे तसेच याठिकाणी जनावरांचा वावर आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाकडून मिळणाऱ्या घरभाड्याच्या तिप्पट रक्कम खाजगी निवासासाठी देण्याची वेळ १५ पोलीस व ५ पोलीस अधिकारी यांचेवर आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर दोन एकराहून अधिक जागेवर विनाविलंब निवासस्थाने बांधण्याची नितांत गरज असताना, मागील सुमारे १० वर्षांपासून पोलीसांच्या निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने वाडा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना विनाविलंब पोलीस निवासस्थाने बांधण्याचे काम हाती घेऊन पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) पालघर पोलीस घटकातील वाडा पोलीस ठाण्यालगत पोलीस स्टेशनच्या मालकीची जमीन असून, त्या जमीनीमध्ये वाडा पोलीस स्टेशन नेमणूकीतील अधिकारी व अंमलदार यांचेसाठी १ अधिकारी ४५ अंमलदार अशी निवासस्थाने कौलारू चाळीमध्ये बांधण्यात आली होती. त्यापैकी ३ निवासस्थाने ही राहणे योग्य असून त्यामध्ये पोलीस अंमलदार राहत आहेत. अधिकारी व अंमलदारांसाठी असलेली निवासस्थाने नादुरूस्त झाल्याने, सदर खोल्यांमध्ये कोणीही अधिकारी/अंमलदार राहात नाहीत. त्यामुळे वाडा पोलीस ठाणे नेमणूकीतील पोलीस अधिकारी / अंमलदार हे खाजगी निवासस्थानामध्ये राहत आहेत.

(४), (५) व (६) शासनाने दिनांक २५/११/२०१४ च्या शासन निर्णयान्वये वाडा पोलीस वसाहतीमधील निवासस्थाने दुरुस्त करण्यास प्रशासकीय मान्यता दिली होती. तथापि, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वाडा यांनी सदर निवासस्थाने कर्मचाऱ्यांना राहण्यास योग्य नसल्याचे प्रमाणित केल्याने, सदर निवासस्थाने दुरुस्तीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. वाडा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थानांच्या नवीन इमारती बांधकामाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, पालघर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र यांना सादर करण्यात आला होता. तथापि, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी काही त्रुटी दुरुस्त करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्राधान्यक्रम आणि निधीच्या उपलब्धतेनुसार पुढील कार्यवाही महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये वेळेचे उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्याबाबत

(१९) * १३६५७ श्री.सुनिल शिंदे, श्री.विलास पोतनीस : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महानगरपालिका क्षेत्रात सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच बांधकाम करण्यास परवानगी असून आवाजाचे बंधन देखील निश्चित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईमध्ये सकाळी ६ पूर्वी आणि रात्री १० नंतर बांधकाम करणाऱ्या विकासकांवर मुंबईच्या विद्यमान पोलीस आयुक्तांनी थेट कारवाई करण्याचा इशारा माहे एप्रिल, २०२२ च्या अंतिम सप्ताहात वा त्या सुमारास दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने मा.सर्वोच्च न्यायालयाच्या उक्त आदेशाचे उल्लंघन करून मुंबईत वेळी-अवेळी ध्वनीप्रदूषण करून सामान्य जनतेस त्रास देणाऱ्या विकासकांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) होय हे खरे आहे.

(३) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्र सकाळी ६ पूर्वी आणि रात्री १० नंतर बांधकाम करणाऱ्या विकासकांवर एकूण पाच गुन्हे नोंद असून नोंद गुन्ह्यांची माहिती पुढीलप्रमाणे

१) आग्रीपाडा पोलीस ठाणे, गु.र.क्र. १४४/२०२२, कलम ३३६, २८७, १०७, ३४ भा.दं.वि. सह ३३ टी मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यात आला असून मा.न्यायालयात सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र दाखल करण्यात येत आहे.

२) नागपाडा पोलीस ठाणे, गु.र.क्र. १५७/२०२२, कलम ३३६, २९१, २९०, ३४ भा.दं.वि. सह ३३ टी/१३१ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यात आला असून मा.न्यायालयात सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र दाखल करण्यात येत आहे.

३) आग्रीपाडा पोलीस ठाणे, गु.र.क्र. ३५६/२०२२, कलम ३३६, २८७, १०७, ३४ भा.दं.वि. सह ३३ टी मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा तपास चालू आहे.

४) सांताक्रुझ पोलीस ठाणे, गु.र.क्र. ५२४/२०२२, कलम १८८, २८३, ३४ भा.दं.वि. सह कलम ३८ १३६, ३३ (१)(टी), १३१ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा तपास पूर्ण करण्यात आला असून मा.न्यायालयात सदर गुन्हाचे दोषारोप सादर करण्यात आले आहे.

५) सांताक्रुझ पोलीस ठाणे, गु.र.क्र. ५८५/२०२२, कलम १८८, ३४ भा.दं.वि. सह कलम ३३ (टी), ३३ (आर), ३३ (डब्लू)/१३१ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा तपास चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात निर्भया योजनेंतर्गत निधी अखर्चित राहिल्याबाबत

(२०) * १४२३८ डॉ.रणजित पाटील : दिनांक ४ मार्च, २०२२ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक १४ मधील प्रश्न क्रमांक ११०८१ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष आर्थिक पॅकेज म्हणजेच निर्भया फंडाची घोषणा सन २०१३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झाली असून निर्भया फंडाची रक्कम केंद्राकडून राज्याला देण्यात येते योजनेंतर्गत काही योजना केंद्राच्या तर काही योजना राज्य शासन राबवित असते, परंतु योजनांची अंमलबजावणी राज्यात होत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, केंद्र शासनाकडून निर्भया योजनेंतर्गत प्राप्त होणारा निधी वितरित करण्याची आणि सदरील योजनांच्या अंमलबजावणीची कार्यवाही शासन स्तरावरून सुरू झाली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजनेचा आराखडा अंतिम करण्याची आणि अंतिम करण्यात आलेला आराखडा केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, राज्यात ४५ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षांची स्थापना करण्यात आली असून सदर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षांच्या बळकटीकरणासाठी निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे, हे ही खरे आहे काय,

(५) सदर योजनेंतर्गत देण्यात आलेला ८०% निर्भया फंड वापराविना पडून आहे, हे खरे आहे काय,

(६) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर निधीचे वितरण व लाभार्थ्यांमध्ये वाटप करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) होय.

(३) निर्भया निधी अंतर्गत मुंबई शहरामध्ये महिलांच्या सुरक्षिततेकरीता मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणी करीता गठीत उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीने रुपये २५२.०० कोटी इतक्या रकमेच्या सुधारित आराखड्यास मान्यता दिली आहे.

- (४) महिला व बालकांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी दिनांक २५/०८/२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ४५ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने सदरील ४५ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षांच्या बळकटीकरणासाठी एकूण रुपये ५.०७ कोटी एवढा निधी दिनांक ३१/०१/२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आला आहे.
- (५) हे खरे नाही.
- (६) निर्भया निधी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना अंमलबजावणीच्या विविध टप्प्यावर आहेत.
- (७) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील मच्छिमारांचे योग्य वर्गीकरण न केल्यामुळे मच्छिमारांचे
आर्थिक नुकसान होत असल्याबाबत**

(२१) * १४२०३ डॉ.प्रज्ञा सातव, श्री.राजेश राठोड, डॉ.वजाहत मिर्झा : सन्माननीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील मच्छिमारांचे योग्य वर्गीकरण न केल्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणामुळे पेट्रोल पंपावरील डिझेल रिटेलच्या तुलनेत २५ रुपयांनी महाग खरेदी करावे लागत असून व त्यामुळे मच्छिमारांनी मुंबईतील राजभवनावर आंदोलन करून राज्यपालांना निवेदन दिले असल्याचे दिनांक १९ एप्रिल, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वाढत्या इंधन दरांमुळे मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यातच मच्छिमारांच्या वर्गीकरणात केंद्र शासनाकडून बदल करण्यात आल्याने डिझेलसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने राज्यातील मच्छिमारांचे केंद्र शासनाने योग्य वर्गीकरण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुधीर मुनगंटीवार : (१) अंशतः खरे आहे.

मच्छिमार नौकांना पुरवठा करण्यात येणारे हायस्पीड डिझेल ग्राहक किंमतीत झालेली भरमसाठ वाढ रोखण्यासाठी राज्याने केंद्र शासनाच्या मदतीने ठोस पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे मच्छिमार सहकारी संस्थामार्फत निवेदन प्राप्त झाले आहे.

- (२) होय हे खरे आहे.
- (३) सदर बाब केंद्र शासनाच्या धोरणाशी निगडित आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
-

**परभणी जिल्ह्यातील भूमीअभिलेख कार्यालयामध्ये शेतजमीन मोजणीचे
अर्ज प्रलंबित असल्याबाबत**

(२२) * १३८६५ श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयात शेत जमिनीच्या मोजणीसाठी हजारो अर्ज शुल्क भरूनही वर्षभरापासून प्रलंबित असल्याने शेतकरी व नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय देण्याबाबतची मागणी परभणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे सन, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाव्दारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने विहित मुदतीत जमीन मोजणी पूर्ण करणे, कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना शिस्त लावून गरजूंना न्याय व तालुकानिहाय माहिती देण्याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत कोणती कार्यवाही व उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१) हे अंशतः खरे आहे.

परभणी जिल्ह्यातील उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयामध्ये माहे मे, २०२२ अखेर एकूण १५१२ मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी १७२ मोजणी प्रकरणे ही १ वर्षांवर प्रलंबित आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्ग व इतर प्रयोजनांसाठी अनेक भूसंपादन मोजणी प्रकरणात मोजणीची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच भूमी अभिलेख विभागामध्ये गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हे, ई-पीसीआय अंतर्गत मिळकत पत्रिकांचे संगणकीकरण, रेकॉर्ड इनव्हेटरी, दुहेरी अधिकार अभिलेख नोंद पध्दती बंद करणेबाबतची कार्यवाही असे विविध उपक्रम नागरिकांच्या सोईसाठी राबविण्यात येत असून यासाठी अनेक कर्मचाऱ्यांच्या सेवा वापरण्यात येत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अर्ज/निवेदन भूमी अभिलेख विभागास प्राप्त झालेले नाही.

(२) प्रलंबित मोजणी प्रकरणांचा दरमाह आढावा घेण्यात येत असून मुदतबाहय मोजणी प्रकरणे विहित मुदतीत निकाली काढणेबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच १ वर्षावरील मोजणी प्रकरणे नियोजन करून २ महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, परभणी यांना देण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**भिवंडी व अंबरनाथ (जि.ठाणे) तालुक्यात मृत व्यक्तींच्या वारसाऐवजी बनावट वारसदार
उभे करून कोट्यवधींची भरपाई हडप केल्याबाबत**

(२३) * १३८२२ अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रविण दरेकर, डॉ.परिणय फुके, श्री.नागोराव गाणार : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भिवंडी व अंबरनाथ (जि.ठाणे) तालुक्यात मृत व्यक्तींच्या वारसाऐवजी बनावट वारसदार उभे करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर संगनमताने कोट्यवधींची भरपाई हडपण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, भिवंडीतील गुन्ह्यात लाचलुचपत विभागाने पकडलेल्या नायब तहसिलदाराचा समावेश आढळला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणांची महसूल विभागाकडून चौकशी सुरू आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने भिवंडीतील गुन्ह्यात लाचलुचपत विभागाने पकडलेल्या नायब तहसिलदारावर कारवाई करण्याबाबत तसेच भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२) व (३) मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत मौ नांदिठणे, ता.भिवंडी येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबदला घेण्याचे प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र.०२३२/२२ दिनांक २५/०४/२०२२ रोजी गुन्हा दाखल केला आहे. प्रस्तुत गुन्ह्यात नायब तहसिलदार यांना ताब्यात घेण्यात आले होते.

सदर प्रकरणी नायब तहसिलदार यांना दिनांक १०/०६/२०२२ रोजी निलंबित करण्यात आले आहे. प्रस्तुत गुन्ह्याचा तपास चालू आहे.

तसेच उल्हासनगर उपविभाग मौ.कुशिवली ता.अंबरनाथ लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोबदला त्रयस्त व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबदला घेतले प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र.३३२/२१ दिनांक ०७/१०/२०२१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यासह कुंभार्ली ता.अंबरनाथ यांच्या हद्दीत विविध २३ सर्वे नंबर मध्ये अशा प्रकरणी झालेल्या अनियमितते बाबत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस यंत्रणे मार्फत चालू आहे.

सदर प्रकरणी अधिकारी/कर्मचारी यांचा सहभाग आहे काय या बाबत तपासणी करणे बाबत विभागीय आयुक्त कोकण यांना निर्देश देण्यात आले आहेत.

(४) व (५) सदर प्रकरणी अशा अनियमितता भविष्यात होवू नयेत या करीता विभागीय आयुक्त कोकण यांचे कार्यालया मार्फत दिनांक २८/०४/२०२२ अन्वये सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने शेतीच्या तुकडेबंदी कायद्यात आणलेल्या शिथिलतेबाबत

(२४) * १४३१४ श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने शेतीच्या तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतीसाठी निश्चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आले असून संपूर्ण राज्यासाठी एकच समान प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने तुकडेबंदी कायद्यात बदल करताना तो ग्रामीण भागातील शेतजमिनीसाठी असून या निर्णयामुळे जिरायती जमीन किमान २० गुंठे तर बागायती जमीन १० गुंठे खरेदी करता येणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने शहरी भागातील महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीसाठी संबंधित निर्णय लागू करण्यासंदर्भात शासनाचे असलेल्या धोरणाबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१) व (२) हे अंशतः खरे आहे.

राज्यातील १) मुंबई शहर, २) मुंबई उपनगर, ३) रायगड, ४) अकोला हे जिल्हे वगळून उर्वरित जिल्हयांकरीता प्रमाणभूत क्षेत्राच्या सुधारणेबाबत प्रारूप अधिसूचना दिनांक ५ मे, २०२२ रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.

(३) प्रमाणभूत क्षेत्रामध्ये सुधारणेचा निर्णय महानगरपालिका व नगरपालिका यांच्या हद्दी वगळता उर्वरित क्षेत्राकरीता लागू करण्यात आला आहे. शहरी भागातील महानगरपालिका व नगरपालिका हद्दींसाठी प्रचलित असलेल्या तरतुदी कायम आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अखर्चित निधीबाबत

(२५) * १४४०१ डॉ.सुधीर तांबे, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.जयंत आसगावकर, श्री.अभिजित वंजारी, श्री.राजेश राठोड, श्री.विक्रम काळे, श्री.बाळाराम पाटील, श्री.किशोर दराडे : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाच्या कृषी विभागाने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मार्च अखेर खात्याला प्राप्त झालेल्या निधीपैकी फक्त ४० टक्केच निधी खर्च केला असल्याचे दिनांक ६ मे, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यामुळे कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने माहिती घेऊन सदर निधी अखर्चित ठेवण्याच्या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अब्दुल सत्तार : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपुर येथील एस.बी.एल. कंपनीमधील हजारो टन बारूद, डिटोनेटर्सची
सुरक्षा धोक्यात असल्याबाबत**

(२६) * १३८९१ श्री.चंद्रशेखर बावनकुळे : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) काटोल (जि.नागपूर) जवळच्या अमरावती मार्ग (बाजारगाव) लिंक रोडवरील राऊळगाव परिसरातील एस.बी.एल. स्फोटके तयार करणारी कंपनी कार्यरत असून कंपनीमधील हजारो टन बारूद व डिटोनेटर्सची सुरक्षा धोक्यात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माहे मे, २०२२ च्या मध्यानंतर नागपुर शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावर स्फोटके आढळून आल्याने व मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ नागपुर मध्ये तयार झालेले डिटोनेटर्स मिळाले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संबंधित कंपनीचे सुरक्षा ऑडिट झालेले नसून सर्व तयार झालेला बारूद, स्फोटके, डिटोनेटर्स, हे निर्जन भागात ठेवल्यामुळे व सुरक्षतेची कुठलेही व्यवस्था नसल्यामुळे संभाव्य धोखा लक्षात घेता राज्यात अतिरेकी कारवाईकरीता अशा स्फोटकाचा व डिटोनेटर्सचा वापर मोठ्या प्रमाणात करताना आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने हा परिसर टेस्टिंग युनिटच्या क्षेत्रात येत असल्यामुळे व सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे तथा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रात घातपाताचा संशय बळावला असल्याने कंपनीचा तातडीने परवाना रद्द करून दोषींवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेन्द्र फडणवीस : (१) सदर कंपनीच्या सभोवताली तारांचे कंपाऊंड असून विविध अंतरावर १३ मॅगझीन आहेत. तसेच ३२ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असून सुरक्षेच्या दृष्टीने अंबाली सिक्युरिटी एजन्सीचे २० सुरक्षा गार्ड नेमण्यात आले आहेत. सदर कंपनी स्फोटक वर्ग सुरक्षामध्ये येत असल्याने सुरक्षा शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक ३ महिन्याने सुरक्षा आढावा घेण्यात येतो. कंपनीने सर्व व्यवहार परवाना धारकांसोबत ऑनलाईन पध्दतीने केले आहेत. त्यामुळे कंपनीमधील हजारो टन बारूद व डिटोनेटर्सची सुरक्षा धोक्यात आलेली नाही.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

शासकीय क्रीडा स्पर्धेमधील जखमी खेळाडूंना औषधोपचार मिळणेबाबत

(२७) * १४६१७ श्री.जयंत आसगावकर, डॉ.सुधीर तांबे, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.राजेश राठोड, श्री.अभिजित वंजारी : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासकीय क्रीडा स्पर्धा तसेच विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुरु असताना खेळाडू जखमी झाल्यास त्यांना औषधोपचार मोफत मिळावा अशी मागणी राज्यातील शासकीय क्रीडा व विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने माहे ऑक्टोबर, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान शासनाकडे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने राज्यातील शासकीय क्रीडा व विद्यापीठ खेळाडूंना मोफत औषधोपचार मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.गिरीश महाजन : (१) अंशतः खरे आहे.

शासकीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंचा विमा राज्य सरकारने व विद्यापीठ स्पर्धांतील खेळाडूंचा विमा विद्यापीठाने उतरविणे या बाबतचे संघटनेचे निवेदन प्राप्त झाले आहे.

- (२) याबाबत तपासणी करून कार्यवाही करण्यात येत आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

मत्स्यव्यवसायास कृषी दर्जा देण्याबाबत

(२८) * १४५८९ श्री.अनिकेत तटकरे, श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई मिळावी व त्यानुसार मत्स्यव्यवसायास कृषी दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावास केंद्र शासनाकडून मान्यता मिळण्याचे दृष्टीने राज्य शासनाने याबाबत पाठपुरावा केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने त्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करूनही केंद्र शासनाने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे दिनांक १ एप्रिल, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसायास कृषी दर्जा देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुधीर मुनगंटीवार : (१) ते (४) केंद्र शासनाच्या दिनांक २०/०९/२०१९ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक १०/१०/२०१९ अन्वये मत्स्यव्यवसायास कृषी च्या समकक्ष दर्जा देण्याबाबत सकारात्मक अभिप्राय सादर केले आहेत. तसेच या संदर्भात दिनांक २८/०२/२०२२ रोजीच्या अ.शा पत्रान्वये केंद्र शासनास स्मरणपत्र पाठविले आहे.

केंद्र शासनाने अ.शा.दिनांक २८/०४/२०२२ रोजीच्या पत्रान्वये मत्स्यपालन हा राज्याचा विषय असून राज्ये/केंद्रशासित प्रदेश अशा उपक्रम सवलतीच्या दरात पाणी आणि वीजपुरवठा करण्यासाठी मत्स्यपालन याला कृषी क्षेत्राशी संलग्न मानण्याचा निर्णय घेवू शकतात, याप्रमाणे कळविले आहे.

- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड येथील विकासक तथा बांधकाम व्यावसायिकाची
खंडणीसाठी झालेल्या हत्येबाबत**

- (२९) * १४०३९ श्री.राजहंस सिंह : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नांदेड येथील विकासक तथा बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या झाल्याचे माहे एप्रिल, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१९ मध्ये संजय बियाणी यांना रिधा टोळीकडून रुपये ५ कोटीच्या खंडणीची मागणी करून धमकी आली होती, संजय बियाणी यांना पोलीस सुरक्षा पुरविण्यात येवूनही बियाणी यांना मागणी केलेल्या खंडणीसाठी रिधा टोळीकडून वारंवार फोन केले जात होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तसेच या हत्येमागे असलेल्या सुत्रधाराला पकडून त्यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

- (२) श्री.बियाणी यांना अज्ञात व्यक्तीने सन २०१९ मध्ये बंदुकीचा धाक दाखवून पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. तपासादरम्यान हरविंदरसिंघ ऊर्फ रिंथा चरणसिंघ संधु हा सदर घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. श्री.संजय बियाणी यांना सदर गुन्ह्यातील आरोपी यांचेकडून खंडणीसाठी वारंवार फोन केले जात असल्याबाबत सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस तपास अधिकाऱ्यांना कळविले नव्हते.
- (३) सदर प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड येथे गु.र.नं ११९/२०२२, भा.दं.वि.कलम ३०२, ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एस.आय.टी) स्थापन करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हरविंदरसिंघ ऊर्फ रिंथा पिता चरणसिंघ संधु यांच्या टोळीच्या संपर्कात येऊन नांदेड जिल्ह्यातून खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या टोळीची दहशत निर्माण व्हावी याकरीता श्री.बियाणी यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर गुन्ह्यात भा.दं.वि.कलम १२०(ब), २०१ व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम, १९९९ चे कलम ३(१)(i)(ii), ३(२), ३(४) नव्याने समाविष्ट करण्यात आले असून दोषारोपपत्र दाखल करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून
जाहीर झालेली मदत मिळाली नसल्याबाबत**

- (३०) * १३९५५ श्री.जयंत पाटील : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील सुपारी क्षेत्र सुमारे ७२४ हेक्टर, नारळ क्षेत्र ७५२ हेक्टर, काजू क्षेत्र १ हजार २०० हेक्टर, आंबा क्षेत्र ८ हजार ११३ हेक्टर व चिकू क्षेत्र ३२२ हेक्टर असे एकूण ११ हजार २८१ हेक्टर बागायत क्षेत्र माहे जून, २०२० मध्ये वा त्यादरम्यान झालेल्या निसर्ग चक्रीवादळात बाधित झाले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रायगड जिल्ह्यातील चक्रीवादळातील नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना शासनाने रोजगार हमी योजनेतून पुर्नलागवड आणि पुर्नजीव योजना सुरू करण्यात आली होती, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेतून लागवड केली असून दोन वर्ष त्यांची चांगली जोपासना करून झाडे जिवंत ठेवली असून तशी कृषी विभागाकडून संबंधित बाधित बागायतदारांच्या झाडांची पाहणी देखील करण्यात आलेली असूनही रोजगार हमी योजनेतून जाहीर झालेली मदत येथील बागायतदार शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने संबंधित बाधित बागायतदार शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून जाहीर झालेली मदत देण्याबाबत कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.संदीपानराव भुमरे : (१) व (२) हे, खरे आहे.

(३) विभागाच्या दिनांक १९ मार्च, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये १४००.०० लक्ष निधी पैकी रायगड जिल्ह्यास मागणी प्रमाणे रुपये १३१६.८१ लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सदर निधीतून ३०७६.३४ हेक्टर क्षेत्राकरीता ५६०२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

वांद्रे (पश्चिम) येथील शासकीय भूखंड विकासकाला विक्री केल्याबाबत

(३१) * १४५३७ श्री.प्रविण दरेकर, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.परिणय फुके, श्री.सुरेश धस, श्री.प्रसाद लाड, डॉ.रणजित पाटील, श्री.प्रवीण दटके, श्री.नागोराव गाणार, श्री.गोपिचंद पडळकर, श्री.निलय नाईक, अॅड.निरंजन डावखरे, श्री.राजहंस सिंह, श्री.रमेशदादा पाटील, श्री.चंदूभाई पटेल : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दि बांद्रा पारसी कॉन्व्हॅलिसंट होम फॉर वुमन अँड चिल्ड्रेन या धर्मादाय संस्थेला वांद्रे (पश्चिम) येथील बँडस्टँड भागात दिलेल्या शासकीय भूखंडाच्या भाडेपट्ट्याचा कालावधी संपल्यानंतर आणि संस्थेने शर्तभंग केल्यानंतर सुध्दा शासनाने तो ताब्यात घेतला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई विकास आराखडा- २०३४ नुसार या भूखंडावर रिहॅबिलिटेशन सेंटरचे आरक्षण दाखवण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शर्तभंग केला असतानाही शासनाने सदर ट्रस्टला शासकीय भूखंड विक्रीची परवानगी दिल्याने ट्रस्टने सदर भूखंड रुस्तमजी विकासकाला विक्री केला, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्या असल्याने यात शासकीय महसुलाचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे शासकीय भूखंड विक्री व्यवहाराला स्थगिती द्यावी, एसआयटी स्थापन करावी, भूखंड सरकारजमा करावा, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेता यांनी दिनांक ५/५/२०२२ रोजीच्या पत्रान्वये शासनाकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, शासनाने या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने भूखंड सरकारजमा करण्याबाबत तसेच आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२), (३), (४) व (५) मौ. वांद्रे, ता.अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह्यातील बांद्रा पारसी कन्व्हलसेंट होम यांना भाडेपट्ट्याने मंजूर केलेली, भूखंड क्र. २०२, न.भू.क्र. बी-८९५ मधील ५०८१ चौ.वार (४२४८.४ चौ.मी.) जमिनीवरील शर्तभंगाबाबत जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी सुनावणीअंती दिनांक २४/०६/२०२१ रोजी आदेश पारीत करून शर्तभंग नियमानुकूल करून दिलेला आहे. तसेच जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी दिनांक २४/०६/२०२१ रोजीच्या आदेशान्वये शासनाच्या प्रचलित धोरणानुसार शासन निर्णय, दिनांक १२/१२/२०१२ मधील तरतुदीनुसार भाडेपट्ट्याचे नुतनीकरण करून दिलेले आहे. तसेच भाडेपट्टेदार संस्थेची विनंती विचारात घेऊन, शासन अधिसूचना, दिनांक ०८/०३/२०१९ मधील तरतुदीनुसार, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी सदर जमीन, दिनांक १४/१०/२०२१ रोजीच्या आदेशानुसार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करण्याचे आदेश पारीत केले आहेत. सदर आदेशानुसार शासन अधिसूचना, दिनांक ०८/०३/२०१९ रोजीच्या अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या दराने रुपांतरण शुल्काची रक्कम शासन जमा झालेली आहे. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचे दिनांक १४/१०/२०२१ रोजीचे आदेश तत्का. मा.मंत्री (महसूल) यांनी स्वाधिकारे पुनरीक्षणाकरीता घेतले होते. त्यानुषंगाने तत्का. मा.मंत्री (महसूल) यांनी संबंधितांना सुनावणीची संधी देऊन, दिनांक २३/०६/२०२२ रोजी आदेश पारीत केले आहेत. सदर आदेशानुसार जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचे दिनांक १४/१०/२०२१ रोजीचे आदेश हे प्रचलित कायदे व नियम यांचेशी सुसंगत असल्याचे आदेशित करून पुनरीक्षणाची कार्यवाही रद्द केलेली आहे. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी भाडेपट्ट्याने दिलेली जमीन विक्री करण्यास ट्रस्टला परवानगी दिलेली नसून, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सदर जमीन वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करण्यास परवानगी दिलेली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद शहर परिसरात नशेच्या गोळ्या विकणाऱ्या डिलरसह माल

गुन्हे शाखेच्या पथकाने पकडल्याबाबत

(३२) * १४७७१ श्री.अंबादास दानवे : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरासह परिसरात नशेच्या गोळ्या विकण्यासाठी मुंबईवरून आणलेल्या डिलरसह माल माळीवाडा भागात गुन्हे शाखेच्या पथकाने पकडल्याचे नुकतेच माहे एप्रिल, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, पथकाने टाकलेल्या छाप्यात ४६५ नशेच्या गोळ्या सापडल्या आहेत, हे खरे आहे काय,
 (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे, दौलताबाद येथे गु.र.नं.५७/२०२२ कलम ३२८, २७६ भा.दं.वि. सह एन.डी.पी.एस.कायदा १९८५ च्या कलम २२(A) सह कलम १८(C), १८(A), २७(D) तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा, १९४० अन्वये एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे पैसे देण्यास
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने नकार दिल्याबाबत**

(३३) * १४८०१ श्री.अरुण लाड : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात सन २०२१ मधील पीक विमा योजनेची रक्कम वाटण्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने नकार दिला आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, या कंपनीने मागील काही वर्षात १११ कोटी रुपये शेतकरी व शासनाकडून गोळा केलेले असून शेतकऱ्यांना भरपाईपोटी फक्त ८२८ कोटी ४७ लाख रुपये वाटले असून रिलायन्स कंपनीने सव्वा दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमविलेला आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे पैसे मिळवून देण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अब्दुल सत्तार : (१) हे खरे नाही.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१ मध्ये जिल्हा समुह क्र. ३, ४ व ७ साठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.

खरीप २०२१ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ९,८१,५२७ शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई रक्कम रुपये ६२६.५६ कोटी निश्चित केली आहे. त्यापैकी दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ अखेर ९,५३,७४४ शेतकरी अर्जदारांना रक्कम रुपये ६२५.३८ कोटी वाटप करण्यात आले असून उर्वरीत नुकसान भरपाई वाटपाची कार्यवाही सुरु आहे

तथापि, परभणी जिल्ह्यात योजनेतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत जिल्हास्तरावर केलेले सर्वेक्षण व उत्पादनावर आधारीत नुकसान भरपाई या बाबी अंतर्गत घेण्यात आलेल्या काही पीक कापणी प्रयोगावर विमा कंपनीमार्फत आक्षेप घेण्यात आले होते. तद्दुषंगाने राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक दिनांक ११/०२/२०२२ रोजी झाली. समितीने कंपनीचे आक्षेप फेटाळून नुकसान भरपाई वाटप करण्याबाबत आदेशित केले होते. तथापि, सदर दिलेल्या आदेशाला योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने केंद्रस्तरीय समितीकडे अपील केले आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात खरीप हंगाम २०१६ पासून राबविण्यात येत आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला आजतागायत, योजनेतर्गत शेतकरी विमा हप्ता रक्कम रुपये ४७४.४५ कोटी, राज्य हिस्सा रक्कम रुपये १३९२.३९ कोटी व केंद्र हिस्सा रक्कम रुपये १३४७.६७ कोटी असे एकूण विमा हप्ता रक्कम रुपये ३२१४.५२ कोटी आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित विमा कंपनीमार्फत एकूण २०.०८ लाख शेतकरी अर्जदारांना रक्कम रुपये १२३०.२८ कोटी इतकी नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली असून दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ अखेर १८.७६ लाख शेतकरी अर्जदारांना रक्कम रुपये ११५८.८१ कोटी नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटपाची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये अवैध गावठी कट्ट्याची विक्री होत असल्याबाबत

(३४) * १४८४८ श्री.चंद्रभाई पटेल : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चोपडा, अमळनेर, मुक्ताईनगर तसेच भुसावळ (जि.जळगाव) येथे मोठ्या प्रमाणात परप्रांतातून येणाऱ्या गावठी कट्टा यांची विक्री होत असून या चारही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाले असल्याची बाब माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर गावठी कट्टे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत विकण्यात येत आहे त्या संबंधित पोलीस अधिकारी अथवा संबंधित पोलीस कर्मचारी व जिल्हा पोलिसांवर प्रशासनामार्फत कोणती कारवाई करण्यात आली अथवा करण्यात येत आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने गावठी कट्ट्याची विक्री थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेन्द्र फडणवीस : (१) मे, २०२२ मध्ये अमळनेर तालुक्यात १ आणि चोपडा तालुक्यात १ अवैध गावठी कट्टा विक्री होत असल्याबाबतच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. या प्रकरणी आर्म्स अॅक्ट अन्वये २ गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुन्हे पोलीस तपासावर आहेत.

(२) उपरोक्त प्रमाणे अवैध गावठी कट्टा विक्रीचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आलेली असल्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रस्तुत प्रकरणी २ गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्यामध्ये ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस व स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत वेळावेळी गुप्तबातमी काढून व विशेष मोहिम राबवून सातत्याने आर्म अँक्ट सदराखाली कारवाई करण्यात येत आहे. सन, २०२२ मध्ये आजपावेतो केलेल्या कारवाईची माहिती खालीलप्रमाणे आहे :-

एकूण केसेस	एकूण आरोपी	एकूण हत्यार	
		हत्यार	काडतुस
२५	३६	३८ पिस्तोल	४५ जिवंत

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोरेगांव (जि.सातारा) तालुक्यातील पोलीस यंत्रणा आरोपींना पाठीशी घालत असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडल्याबाबत

(३५) * १४८८७ श्री.शशिकांत शिंदे : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरेगांव (जि.सातारा) तालुक्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विरोधी काम करणाऱ्याला गुंडांकडून शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्या दुकानात तोडफोड केल्याप्रकरणी कोरेगांव पोलीस ठाणे येथे दिनांक ११ फेब्रुवारी, २०२२ रोजी दखलपात्र तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करून त्यांच्या कर्मचाऱ्याविरुद्ध फक्त अदखलपात्र गुन्हा नोंद केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यानंतर दिनांक २४ मार्च, २०२२ रोजी पुन्हा त्याच गुंडांनी तक्रार दाखल करतो म्हणून मारहाण करून दुकानातल्या साहित्याची तोडफोड केली, तदंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत म्हणून तक्रारदार यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने व त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने तसेच त्यांचे ऑडीओ रेकॉर्डिंग व्हॉट्सअप वर व्हायरल झाल्याने पोलिसांनी मुख्य सुत्रधार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते परंतु, त्याठिकाणी जुजबी कलम दाखल केले व संबंधित प्रकरणात आरोपीस पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, तदंतर दिनांक २१ मे, २०२२ रोजी गुंडांनी माजी सरपंच यांना नगरपंचायत निवडणुकीत विरोधी काम का केले, म्हणत रात्री साडेअकराच्या सुमारास घरात घुसून जीवघेणा हल्ला केला, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त हल्ल्यात वाचवायला येणारे त्यांच्यावरही तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना गुंडांनी गंभीर जखमी केले, त्यापैकी एका गुंडास जमावाने पकडून ठेवून पोलिसांच्या ताब्यात दिले असता पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक करण्यास दिरंगाई केली व आरोपीस वाचविण्याचा प्रयत्न केला, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) सदर प्रकरणात स्थानिक पोलिसांनी टाळाटाळ केली नसून गुन्ह्याच्या स्वरूपाच्या अनुषंगाने दिनांक १०/०२/२०२२ रोजी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार कोरेगांव पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा क्र.११०/२०२२ भा.दं.वि. कलम ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

(२) सदर प्रकरणात तक्रारदाराने पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. तक्रारदाराच्या भावाने दिलेल्या जबाबानुसार गुन्ह्याच्या स्वरूपाच्या अनुषंगाने कोरेगाव पोलीस ठाणे येथे अदखलपात्र अपराध क्र.२३५/२०२२ भा.दं.वि. कलम ५००, ५०६, ५१०, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

(३), (४) व (५) सदर प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी करण्यात आल्या असून तक्रारदार विष्णू बर्गे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कोरेगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं.१७०/२०२२ भा.दं.वि.स. कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ४५२, ५०४, ५०६ सह आर्म अॅक्ट १९५९ चे कलम ४, २५ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यामध्ये सहा आरोपींपैकी एक आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. एक आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. दोन आरोपींना जामीन मंजूर झालेला असून दोन आरोपींचा शोध सुरु आहे. तसेच दुसरे तक्रारदार चेतन भंडलकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कोरेगाव पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.१७४/२०२२ भा.दं.वि.स. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोट (जि.अकोला) तालुक्यात स्टोन क्रशरधारकांकडून
नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत**

(३६) * १४२६५ श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोट (जि.अकोला) तालुक्यातील स्टोन क्रशरधारकांनी आदिवासी शेतजमिनी भाडे पट्ट्याने घेऊन स्टोन क्रशर केले असून शासकीय नियमानुसार जमिनीचे पातळीपासून ६ मीटर अर्थात २० फूट खोल उत्खनन न करता ५० ते ६० फूट अधिक खोल उत्खनन करून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर स्टोन क्रशरच्या शे.स. क्र.३२/१ ला लागूनच गट क्र.२१ व २२ ही शेतजमीन असून स्टोन क्रशरमधून उडणाऱ्या धुळीने शेती पिकांवर अत्यंत विपरित परिणाम होत असून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्पन्नाचे मोठे नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात पिडीत आदिवासींनी उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती काय आढळून आले व त्याअनुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२), (३), (४) व (५) हे खरे नाही.

राज्यातील मच्छीमारांना चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबत

(३७) * १३७९२ श्री.रमेशदादा पाटील, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.नागोराव गाणार, श्री.प्रवीण दटके, अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रविण दरेकर, डॉ.परिणय फुके : सन्माननीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात असेन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मागील तीन-चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, ही नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने घोषणा करून ही मासे विक्रेते या नुकसान भरपाई पासून वंचित असल्याची बाब माहे एप्रिल, २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मासे विक्रेत्यांना पुरावा सादर करण्याचा आदेश मत्स्य व्यवसाय विभागाकडून जारी करण्यात आला त्या आदेशाविरुद्ध पालघर जिल्ह्यातील मच्छीमार समाजाकडून हरकती नोंदविण्यात आल्या आहेत, हे ही खरे काय,

(३) असल्यास, समुद्रातील मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौका मालकांची नोंद मत्स्य व्यवसाय विभागाकडे असताना मासे विक्रेत्या महिलांसाठी विशेष मोहीम राबवून सर्व मासे विक्रेत्या महिलांना मत्स्य व्यवसाय विभाग नुकसान भरपाई देणार आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने नुकसान भरपाई देताना शीत पेट्यांबाबतची अट शिथिल करून सरसकट मदत देण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुधीर मुनगंटीवार : (१) व (२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभागासह अन्य विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांना शासकीय देणी मिळाली नसल्याबाबत

(३८) * १४७०६ श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभागासह विविध विभागातील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी हे सेवानिवृत्त होऊन १ वर्ष झाले तरी या अधिकारी-कर्मचाऱ्यांना अद्याप निवृत्तीनंतर मिळणारी शासकीय देणी मिळाली नसल्याचे दिनांक ६ एप्रिल, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यामध्ये ग्रॅज्युएटी, निवृत्तीवेतन, रजेचा मोबदला, गट विमा योजना, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता आदी शासकीय देणी मिळणे क्रमप्राप्त असतानाही वर्षभरापासून ती मिळाली नसल्याचेही त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्याबाबत संबंधित सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून चौकशी केली असता, त्यांना फाईल पुढे पाठविण्यात आली आहे असे सांगण्यात येत असले तरी या फायली दोन ते तीन महिने मूळ विभागास परत पाठविल्या जात नसून काहीवेळा तर त्यांच्या फाईलींमध्ये त्रुटी असल्याचे सांगितले जाऊन टाळाटाळ करण्यात येत असल्याचेही यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने याप्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत असलेली शासकीय देणी तात्काळ अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

लॉकडाऊनच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कमी उपस्थितीमुळे वेतन पडताळणी पथकास सादर केलेल्या सेवापुस्तकांची पडताळणी वेळेवर झाली नसल्याने विलंब होत आहे.

(२) ज्या निवृत्तीवेतनधारकांच्या सेवापुस्तकाची पडताळणी झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी (उपदान), शिल्लक रजेची रोख सममुल्य वेतन व गट विमा योजनेची रक्कम अदा करण्यात आलेली आहे.

तसेच सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ३०/०६/२०२१ अन्वये अदा करण्यात आला आहे.

(३) नाही.

सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी वेतनपडताळणी कार्यालयाकडे पाठविण्यात येतात. सेवापुस्तकामध्ये आक्षेप आढळून आल्यास सदर सेवापुस्तक संबंधित घटकात परत करण्यात येते. परिणामी वेतनपडताळणीस विलंब होऊन, निवृत्तीवेतन प्रक्रियेसही विलंब होतो. याव्यतिरिक्त योग्यरित्या वेतनपडताळणी प्राप्त सेवापुस्तके महालेखापाल कार्यालयास सादर करून, नियमित निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येते.

(४) उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कमी उपस्थितीमुळे वेतन पडताळणी पथकास सादर केलेल्या सेवापुस्तकांची पडताळणी वेळेवर होऊ शकली नाही. तसेच महालेखापाल कार्यालयास सादर केलेली प्रकरणेही मंजूर होण्यास विलंब होत होता.

सातवा वेतन आयोग व कोविड-१९ मुळे निवृत्तीवेतन मंजूरीस विलंब होण्याची शक्यता असल्याने, निवृत्तीवेतनधारकास तात्पुरते निवृत्तीवेतन अदा करण्यासंदर्भात वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक २५/०६/२०२० व ०७/०५/२०२१ निर्गमित केला आहे.

सेवानिवृत्तीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहिल्यामुळे व वेतन पडताळणी पथकावरील कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयातील दोन लेखा अधिकारी यांना पडताळणी पथके स्थापन करण्यास शासनाने दिनांक २५/११/२०२० रोजी मान्यता दिलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुखेड (जि.नांदेड) शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत

(३९) * १४१०३ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अभिजित वंजारी, श्री.राजेश राठोड, डॉ.सुधीर तांबे, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.जयंत आसगावकर, डॉ.प्रज्ञा सातव, श्री.मोहनराव कदम : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुखेड (जि.नांदेड) शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेले अवैध धंदे व होत असलेल्या चोऱ्या आणि खून लक्षात घेता येथील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचे दिनांक १२ एप्रिल, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील पोलीस प्रशासनाकडून चौकशीशिवाय खोटे गुन्हे दाखल करण्याचेही प्रकार घडत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनाने माहिती घेऊन येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

मुखेड पोलीस स्टेशन हद्दीत जानेवारी ते एप्रिल, २०२२ या कालावधीत घडलेल्या अवैध धंदे, चोरी व खुनाच्या घटनांबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे:-

महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत ०५ गुन्ह्यांत १० आरोपींविरुद्ध, महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत एकूण २५ गुन्ह्यांत २५ आरोपींविरुद्ध व अंमली पदार्थ कायद्यांतर्गत ०१ गुन्ह्यात ०१ आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

सदर कालावधीत खूनच्या ०२ घटना घडल्या असून दोन्ही गुन्ह्यांत मुखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ११४/२०२२, भा.दं.वि कलम ३०२, २०१, ३४ व गु.र.नं.१२४/२०२२, भा.दं.वि.कलम ३०२, ३२४, ५०४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहेत.

सदर दोन्ही गुन्हे उघडकीस आणून मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहेत.
(३) मुखेड शहर व हद्दीतील चोऱ्यांना आळा घालण्याच्या अनुषंगाने रात्रगस्त, पेट्रोलिंग व नाकांबंदीच्या उपाययोजना करण्यात येत असून कोबींग ऑपरेशन राबवून नियमित तपासणी करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी ग्राम रक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच अवैध धंद्यांची माहिती घेण्यात येऊन आरोपींविरुद्ध नियमित कारवाई करण्यात येत आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**वर्धा जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींची इंटरनेशिया प्रा.लि.
कंपनीने फसवणूक केल्याबाबत**

(४०) * १४०३५ श्री.रामदास आंबटकर, श्री.नागोराव गाणार, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, श्री.प्रवीण दटके : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथील इंटरनेशिया प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील बेरोजगार सुशिक्षित युवक-युवतींना दामदुप्पट आमिष दाखवून मार्केटिंगच्या नावाने मेंबरशीप देवून ४६ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार दिनांक २८ एप्रिल, २०२२ रोजी निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाबाबत देवळी येथील युवकाने सेवाग्राम पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने संबंधित इंटरनेशिया प्रा.लि. या मार्केटिंग कंपनीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

सदर प्रकरणी सेवाग्राम पोलीस स्टेशन येथे कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य पोलीस तक्रार निवारण न्यायाधिकरणातील रिक्त पदे भरण्याबाबत

(४१) * १४६४८ श्री.विलास पोतनीस, श्री.प्रविण दरेकर, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.परिणय फुके, श्री.सुरेश धस, श्री.प्रसाद लाड, डॉ.रणजित पाटील, श्री.प्रवीण दटके, श्री.नागोराव गाणार, श्री.निलय नाईक, अॅड.निरंजन डावखरे, श्री.राजहंस सिंह, श्री.रमेशदादा पाटील : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य पोलीस तक्रार निवारण न्यायाधिकरणात गेल्या २ वर्षांपासून सदस्यांची व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ही रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी व ३ आठवड्यात पदे भरण्याबाबतचा अहवाल सादर करावा असे निर्देश मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक ०४ एप्रिल, २०२२ रोजी राज्य शासनास दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने उक्त रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे व याबाबतचा अहवाल मा.मुंबई उच्च न्यायालयास सादर केला आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

प्राधिकरणाचे सदस्य “समाज मान्यवर व्यक्ती” या पदावर श्री.राजकुमार ढाकणे यांची नियुक्ती दिनांक १५ जुलै, २०२० पासून केली होती. तथापि, त्यांचे विरुद्ध स्थानिक स्तरावर गुन्हे दाखल असल्याने

त्यांना सदर पदासाठी अपात्र ठरवून त्यांची नियुक्ती दिनांक ५/०७/२०२१ रोजी रद्द केलेली आहे. समितीचे सदस्य (पोलीस) या पदावर सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक यांमधून श्री.प्रभात रंजन यांची नियुक्ती दिनांक २८/०७/२०२१ च्या आदेशान्वये करण्यात आली होती. तथापि, सदर पदावर ते हजर झाले नाहीत. त्यामुळे सदस्य (पोलीस), सदस्य (सेवानिवृत्त सचिव दर्जाचे अधिकारी) व सदस्य (समाज मान्यवर व्यक्ती) या पदावर नियुक्तीची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे.

(२) व (३) मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.६०/ २०२२ मध्ये दिनांक ४ एप्रिल, २०२२ रोजी पदे भरणेबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येणार आहे याविषयीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना सरकारी वकीलांना दिलेल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने प्रतिज्ञापत्राव्दारे मा.उच्च न्यायालयास माहिती / उत्तर सादर केले असून सदर बाब आता न्यायप्रविष्ट आहे.

सद्यःस्थितीत बाहय यंत्रणेव्दारे व सेवा करारावर मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्याचबरोबर आणखी मनुष्यबळ घेण्यास शासन निर्णय दिनांक ५/०८/२०२१ अन्वये मान्यता दिलेली असून प्राधिकरणाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरील निपटान्याचे प्रमाण ९४% एवढे आहे.

प्राधिकरणाच्या समितीवरील पदे शासनाच्या मान्यतेने प्रचलित कार्यपध्दतीचे पालन करून भरण्याचे प्रस्तावित आहे. तसेच, कार्यालयीन पदे भरण्याबाबत भरतीविषयक शासनाच्या धोरणास अनुसरून व विहित पध्दतीचा अवलंब करून पदे भरण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील मुंबई-बडोदरा महामार्गाकरीता केलेल्या जमीन संपादनात गैरव्यवहार झाल्याबाबत

(४२) * १४४८४ श्री.रमेश कराड, श्री.नागोराव गाणार : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील मुंबई-बडोदरा महामार्गाकरीता जमीन संपादनात तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी सन २०२०-२०२१ मध्ये गैरव्यवहार केल्याचे माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सौ.रंजना रमेश घरात यांचे पूर्वीचे नाव कुंदा परशरम पाटील, रा.अकलोली, (शिरवली, ता.भिवंडी, जि.ठाणे) वारसाहक्काने सदर ठिकाणी वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता सर्व्हे नं. १५४/२ब या जागेतून मुंबई-बडोदरा महामार्ग जात असून भारत सरकारने दिलेल्या जाहिरातीत सदर ७/१२ उतारा सौ.रंजना घरात यांच्या नावावर आहे, सौ.घरात यांचे दोन्ही भाऊ सर्वश्री प्रभाकर व सुधाकर पाटील यांनी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून सन १९९५ साली केलेल्या बोगस कुल मुखत्यार पत्राचा गैरवापर करून तातडीने बोगस खरेदी खत बनवून फसवणूक केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरची तक्रार तलाठी सजा अकलोली व मंडळ अधिकारी, अनगांव यांना-हरकत अर्ज सादर करून खरेदी खतास होणाऱ्या नोंदणीस मज्जाव केला असतानाही आजपर्यंत संबंधित उताऱ्यावर नोंद नसणे, तरी सौ.रंजना घरात यांचे नाव उताऱ्यावर असताना तत्कालिन उपविभागीय अधिकारी, भिवंडी यांनी अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक संगनमताने संपूर्ण रक्कम त्यांच्या भावाच्या नावावर वर्ग केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करुन दोषी तत्कालिन उपविभागीय अधिकारी, भिवंडी यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर येथील भूमापन कार्यालयामध्ये ऑनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे फेरफार प्रकरणे प्रलंबित असल्याबाबत

(४३) * १४४९२ श्री.अभिजित वंजारी : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथे ऑनलाईन प्रक्रियेत वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने विदर्भात भूमापन कार्यालयांमध्ये तब्बल १४ हजार ७०० पेक्षा अधिक फेरफार प्रकरणे प्रलंबित असल्याचे माहे मे, २०२२ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ऑनलाईन प्रक्रियेत वारंवार तांत्रिक अडचणी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाचे दुर्लक्ष या दोन मुख्य बाबीमुळे ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे व याकारणास्तव संपूर्ण राज्याचा विचार करता ३५ नवीन नगर भूमापन कार्यालये सुरु करण्याचा प्रस्ताव २०११ साली शासनाकडे पाठविण्यात आला, परंतु या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने ऑनलाईन प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करुन प्रलंबित फेरफार प्रकरणे तातडीने निकाली काढण्याबाबत तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१) हे खरे नाही.

(२) होय, अंशतः खरे आहे.

राज्यातील वाढत्या नागरिकीकरणास अनुसरून नगर भूमापनाच्या कामामध्ये झालेली वाढ विचारात घेऊन नवीन नगर भूमापन कार्यालये सुरु करण्याबाबतचा आढावा घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचे कार्यालयाकडून दिनांक ३०/०५/२०२२ व दिनांक ३१/०५/२०२२ रोजी नगर भूमापन कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे. e-Pcis या आज्ञावलीमध्ये तांत्रिक अडचणी दूर करण्याकरीता e-Pcis हेल्प डेस्क निर्माण करण्यात आला आहे.

e-Pcis या आज्ञावलीमध्ये तांत्रिक अडचणी दूर करण्याकरीता वेळोवेळी online प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिनांक १४/०६/२०२२ ते दिनांक १६/०६/२०२२ या कालावधीमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, पुणे यांचेकडून तांत्रिक अडचणी सोडविण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कणकवली (जि.सिंधुदुर्ग) येथील रोजगार हमी योजनेकरीता मंजूर रिक्त पदे भरण्याबाबत

(४४) * १३९४१ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.रमेशदादा पाटील, श्री.नागोराव गाणार, श्री.रमेश कराड : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कणकवली (जि.सिंधुदुर्ग) येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत कणकवली तालुक्यात सध्या २३९३ कामे मंजूर असून यातील फळबाग वृक्ष लागवडीच्या १०९० कामांसाठी केवळ १ अभियंता कार्यरत असल्याची माहिती माहे एप्रिल, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याचप्रमाणे विहिर, रस्ते, गुरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड, इंदिरा आवास शोष खड्डे, शौचालय अशा सुमारे १३०० कामांना एकही शाखा अभियंता कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रभाग वृक्ष लागवडीसाठी शाखा अभियंत्यांची २ पदे मंजूर असून मात्र प्रत्यक्षात एकच अभियंता कार्यरत आहे तर उर्वरित १३०३ कामांसाठी अभियंत्यांचे एक पद मंजूर असून ते गेले ४ महिने रिक्त असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कणकवली येथील रोजगार हमी योजनेतर्गत असलेल्या कामांसाठी शाखा अभियंत्यांची रिक्त पदे तातडीने भरून सदर विकासकामे पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.संदीपानराव भुमरे : (१) होय, हे खरे आहे.

(२) नाही, दिनांक ०१/०२/२०२२ पासून पंचायत समिती कणकवली कडील तांत्रिक सहाय्यक (स्थापत्य) पद रिक्त आहे. परंतु सदरील पदाचा कार्यभार तांत्रिक सहाय्यक (स्थापत्य) पंचायत समिती कार्यालय दोडामार्ग यांना आठवड्याचे तीन दिवस कणकवली गटाकडे काम करणेसाठी देण्यात आलेला आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) दिनांक १९/०७/२०२२ पासून बाह्यस्थ संस्थेमार्फत ३ तांत्रिक सहाय्यक यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पेपर फुटीच्या घटना टाळण्यासाठी नवीन कायदा करण्याबाबत

(४५) * १४४६१ श्री.कपिल पाटील : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात आरोग्य भरती, म्हाडा भरती, टीईटी शिक्षक भरती या परीक्षांचे पेपर फुटीच्या घटना वारंवार घडत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राजस्थान, उत्तरप्रदेश राज्यांप्रमाणे पेपर फुटीच्या घटना टाळण्यासाठी कडक कायदा करण्याची मागणी होत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, नवीन कायदा करणेबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा याबाबत शासनाचे धोरण काय आहे ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) आरोग्य भरती, म्हाडा भरती, टीईटी शिक्षक भरती या परीक्षांचे पेपर फुटीतील गैरप्रकाराबाबत भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३८१, २०१, १२०ब, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६-डी, सह महाराष्ट्र विद्यापिठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (१९९० सुधारित) मधील कलम ३, ४, ५, ६, ७, ८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराबाबत कायदा अस्तित्वात असल्याने नवीन कायदा करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन नाही.

भंडारा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबत

(४६) * १४५७७ डॉ.परिणय फुके, श्री.प्रविण दरेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.नागोराव गाणार, श्री.प्रवीण दटके : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भंडारा जिल्ह्यात सन २००३-२००४ मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून भंडारा येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली होती, तथापि, देखभाल, दुरुस्तीअभावी तलावाची दुरुवस्था झाली असून सद्यःस्थितीत जलतरण तलाव बंद असल्याचे माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जलतरण तलावाची देखभाल व दुरुस्ती करीता निधी उपलब्ध करून तलाव पूर्ववत सुस्थितीत ठेवण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.गिरीश महाजन : (१) छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे जलतरण तलावाचे बांधकाम सन २००२-०३ मध्ये पूर्ण झाले असून कोविड प्रादुर्भावापूर्वी सदर जलतरण तलाव नियमितपणे वापरात होता. तथापि, कोविड प्रादुर्भावाच्या कालावधीत हा जलतरण तलाव बंद असल्याने त्यामध्ये दुरुस्तीची कामे अपेक्षित होती.

- (२) सदर क्रीडा संकुलातील सोयीसुविधांसाठी निधी मिळण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक २४/११/२०२० अन्वये शासनाकडे निवेदन सादर केले आहे.
- (३) जलतरण तलावाच्या दुरुस्तीबाबतची कामे व संकुलातील इतर क्रीडा सुविधांची कामे शासन अनुदानाच्या रकमेतून पूर्ण करण्यात येत आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

पुण्यातील रुबी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण प्रकरणाबाबत

(४७) * १४०७९ डॉ.(श्रीमती) मनिषा कायंदे : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुण्यातील रुबी रुग्णालयात माहे ऑगस्ट, २०२१ ते मार्च, २०२२ वा त्यादरम्यान झालेल्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणी विश्वस्तांसह १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (३) असल्यास, तदनुसार यात दोषी आढळून आलेल्यांविरोधात शासन स्तरावर काय कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संचालक, आरोग्य सेवा मंडळ, मुंबई यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा नाशिक मंडळ, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय समिती स्थापन केली. सदर समितीने सादर केलेल्या अंतरिम चौकशी अहवालात रुबी हॉस्पिटल मधील अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी अस्तित्वात असलेल्या समितीतील (Competent Authority) डॉक्टर व समिती सदस्य यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यातील तरतूद व नियमांचा भंग करून संगनमताने गुन्हा केल्याचे नमूद केले आहे.

सदर प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुरनं. क्र. ४६/२०२२, भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२०ब, ३४ व मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ चे नियम १०, १९ (अ)(ब)(क) व २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात १५ आरोपी निष्पन्न झाले असून २ आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींबाबत गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील क्रीडा प्रबोधिनींमधील प्रशिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत

(४८) * १३७०१ श्री.गोपिचंद पडळकर : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अनेक क्रीडा प्रबोधिनीमध्ये अनेक खेळांचे प्रशिक्षकच नसल्यामुळे क्रीडा प्रबोधिनीमधील खेळाडू दर्जेदार प्रशिक्षणापासून वंचित राहत असल्याचे माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नागपूर येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये गेल्या वर्षभरापासून अॅथलेटिक्स प्रशिक्षक (NIS Coach) नसून तेथील अॅथलेटिक्सचे खेळाडू प्रशिक्षकांशिवायच सराव करत असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रशिक्षक नसताना देखील प्रबोधिनीकडून खेळाडूंना खेळण्याची सक्ती करण्यात येत असल्यामुळे नागपूर क्रीडा प्रबोधिनीसह राज्यातील अन्य प्रबोधिनीमध्येही अशीच परिस्थिती असल्याने खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमधील विद्यार्थ्यांच्या विकासाबाबत तसेच प्रशिक्षकाबाबत कोणत्या उपाययोजना केल्या आहेत वा करण्यात येत आहेत,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.गिरीश महाजन : (१), (२), (३) व (४) क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील एका राज्य क्रीडा मार्गदर्शकाच्या सेवा, माहे जुलै, २०२२ मध्ये क्रीडा प्रबोधिनी, नागपूर येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेले खेळाडू क्रीडा प्रबोधिनीचे प्रतिनिधित्व करतात यामुळे खेळाडूवर सक्ती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच क्रीडा प्रबोधिनीमधील खेळाडू हे विविध राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विविध खेळांमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी नाही. क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी आवश्यक, क्रीडा प्रशिक्षकांची नेमणूक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**कोंढाळी (जि.नागपूर) येथील अनाथ आश्रमाच्या संचालकावर बाळविक्रीचा
गुन्हा दाखल करणेबाबत**

(४९) * १४७३९ श्री.नागोराव गाणार, श्री.प्रवीण दटके, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.रामदास आंबटकर, श्री.प्रविण दरेकर, डॉ.परिणय फुके : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोंढाळी (जि.नागपूर) येथील अनाथ आश्रमाचा संचालक सरामुल्ला खान हा नवजात बाळविक्री टोळीचा प्रमुख असल्याची दिनांक १६ मे, २०२२ रोजी वा त्यासुमारास बातमी प्रसिध्द झाली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने उक्त बाळविक्री प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करून त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेन्द्र फडणवीस : (१) होय.

(२) सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सिताबर्डी, नागपूर शहर येथे अप क्र. १८८/२०२२ भादंविसं कलम ३७० (४), ४६५, ४६७, ४७१, ३४ तसेच बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५, ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामांच्या मजुरीची रक्कम केंद्र शासनाकडे थकीत असल्याबाबत

(५०) * १३६४८ श्री.प्रसाद लाड : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा व डहाणू (जि.पालघर) या भागातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हजारो मजुरांची मागील १७ ते १० दिवसांची सुमारे २४ कोटी ११ लाख ४१ हजार रुपयांची मजुरी केंद्र शासनाकडे थकीत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रोजगार हमी योजनेची मजुरी मजुरांना वेळेवर देण्यात आलेली नसल्याने मजुरांवर उपासमारीची त्रेळ आली असून रोजगार हमी योजनेची कामे केलेल्या मजुरांना त्यांची थकीत असलेली मजुरी देण्याबाबत "समर्थन" संस्थेने दिनांक ६ मे, २०२२ वा त्यादरम्यान मा.मंत्री रोजगार हमी योजना, अपर मुख्य सचिव, रोजगार हमी योजना यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील मजुरांना थकीत असलेली मजुरी देण्याबाबत व रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.संदीपानराव भुमरे : (१) हे खरे आहे.

दिनांक ५ एप्रिल, २०२२ पर्यंत केंद्र शासनाकडून निधी अप्राप्त असल्यामुळे सदर मजुरी प्रलंबित होती.

(२) अंशतः खरे आहे.

(३) दिनांक ५ एप्रिल २०२२ नंतर केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्यामुळे मजुरी प्रदान करण्यात आली आहे. उर्वरित मजुरी न मिळण्याची कारणे दूर करण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत

(५१) * १३६५८ श्री.सुनिल शिंदे, श्री.विलास पोतनीस : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आर्थर रोड येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची बाब दिनांक १७ मे, २०२२ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने दोषी कैद्यावर कारवाई करण्याबाबत तसेच आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी कोणती उपायोजना करण्यात आली आहे वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) शिक्षा बंदी क्र. बी-९४३५९, मोह. इर्शाद इस्लाम शेख याने अनैसर्गिक अत्याचार केला असल्याची तक्रार न्यायाधीन बंदी क्र. २७६०/२२ सुदर्शन ओमप्रकाश शर्मा याने दिनांक १५/५/२०२२ रोजी केली आहे.

(२) (अ) प्रस्तुत तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १५/५/२०२२ रोजी ना.म.जोशी मार्ग पो.स्टे. येथे गु.र.क्र. ४६८/२०२२. भादवि कलम ३७७, ३२३, ५०६ गुन्हा नोंद केला आहे.

(ब) सदर घटनेनंतर बंदी क्र. बी- ९४३५९, मोह. इर्शाद इस्लाम शेख व बंदी नामे सुदर्शन ओमप्रकाश शर्मा यांना सुरक्षेच्या कारणास्तव वेगवेगळ्या बँकमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर बंदी क्र. बी- ९४३५९, मोह. इर्शाद इस्लाम शेख यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहास वर्ग करण्यात आले आहे.

(क) कारागृहातील बंधांना कोणताही त्रास अथवा अडचण असल्यास त्याबाबत कारागृह प्रशासन व कर्तव्यावरील कर्मचारी यांना माहिती देणेबाबत बंधांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. कारागृह अधीक्षक साप्ताहिक फेरीच्यावेळी बंदीस त्रास अथवा अडचणीबाबत समक्ष विचारणा करतात. तसेच सन्मा. न्यायालयाकडून देखिल वेळोवेळी कारागृहास भेट देवून बंधांच्या अडी अडचणी व तक्रारीबाबत विचारणा करण्यात येत असते.

(ड) कारागृहातील बंधांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाकडून सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कडक निगराणीबाबत सूचना देण्यात आल्या असून बँक मधील सुरक्षा पहारे देखील वाढविण्यात आले आहेत. तसेच बंधांचे समुपदेशन देखील करण्यात येत आहे.

(३) प्रश्नच उद्भवत नाही.

मौजे अंतरवली (ता.नेवासा, जि.अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा गुन्हा दाखल करणेबाबत

(५२) * १४३७७ डॉ.रणजित पाटील : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे अंतरवली (ता.नेवासा, जि.अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीस घराशेजारील राहणाऱ्या तरुणाने पळवून नेल्यासंदर्भात नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुलीचे वडील व चुलते दिनांक ९ मे, २०२२ रोजी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या तपासासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षक यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मुलीच्या घरातील लोकांना बंद खोलीत सकाळी ११ ते ३ या वेळेत डांबून ठेवले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकानी मुलीच्या आजोबांना तुमच्यावर गुन्हे दाखल असून तुमच्या सर्व कुटुंबीयांना सहा महिने सदर गुन्ह्यात कस्टडीमध्ये टाकण्याची धमकी देऊन तडजोडीसाठी पोलीस निरीक्षकाच्या धमकीमुळे श्री.सुनील गर्जे राहणार मौजे कुकाणा यांच्याकडे रुपये १,२५,०००/- जमा केले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, ह्या संदर्भात पो.निरीक्षक यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्तीचा रजेवर पाठवले आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, या प्रकरणासंदर्भात पोलीस आहवालामध्ये मुलीच्या आजोबांनी जबाबात संबंधित पोलीस अधिकारी व मध्यस्थी यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे, हे खरे आहे काय,
- (६) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशीच्या अनुषंगाने संबंधित पोलीस अधिकारी व मध्यस्थीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

याबाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३७९/२०२२, भा.दं.वि. कलम ३७६ (२)(j)(n), ३५४(A), ३५४(B), ३५४(D), ३६३, १०९, ११४, २१२ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(२), (३), (४), (५) व (६) याबाबत सदर पिडित मुलीच्या आजोबांनी संबंधित पोलीस अधिकारी व मध्यस्थी यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित श्री.बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक यांची प्राथमिक चौकशी उप विभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे मार्फत सुरु आहे. तसेच सध्या श्री.पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले आहे.

(७) विलंब झालेला नाही.

आखाडा बाळापूर (जि.हिंगोली) येथे अवैध वाळू वाहतूक होत असल्याबाबत

(५३) * १४९०८ डॉ.प्रज्ञा सातव, श्री.राजेश राठोड, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अभिजित वंजारी, डॉ.वजाहत मिर्झा : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आखाडा बाळापूर, (जि.हिंगोली) परिसरात रात्रीच्यावेळी वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असून रात्रभर वाळूची चोरी होत असल्याचे दिनांक ४ जून, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सायळी, डोंगरगांव पूल, कसबे धावांचा व कोंढूर या भागांतून ही वाळू चोरी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने उपरोक्त वाळूमाफियांवर कठोर कारवाई करून अवैध वाळू चोरी व वाहतूक रोखण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२), (३) व (४) हे खरे नाही.

परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देणेबाबत

(५४) * १३७६० श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे : तारांकित प्रश्न क्रमांक १२३५३ ला दिनांक १४ मार्च, २०२२ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन २०२१ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून महसूल प्रशासनाने ५०% पेक्षा कमी आणेवारी झाली असल्याचे निर्दर्शनास आणूनही केवळ लेखी आक्षेप नोंदवले नाहीत असे कारण देवून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा, आर्थिक मदत, नाकारणाऱ्या संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी परभणी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सन २०२२ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ऑफलाईन किंवा ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या नाहीत या कारणावरून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित विमा कंपनीविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अब्दुल सत्तार : (१) अशा प्रकारचे निवेदन प्राप्त झाल्याचे कार्यासनाच्या अभिलेखात आढळून आले नाही.

योजनेतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अधिसूचित विमा क्षेत्र घटकासाठी अधिसूचित पिकांसाठी निर्धारित संख्येप्रमाणे पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात. सदर पीक कापणी प्रयोगांद्वारे प्राप्त होणाऱ्या पिकांच्या सरासरी उत्पादनाच्या आकडेवारीची तुलना ही उंबरठा उत्पादनाशी करून नुकसान

भरपाई निश्चित केली जाते. योजनेतर्गत नुकसान भरपाई निश्चित करतांना आणेवारी/पैसेवारी, दुष्काळ, टंचाई परिस्थिती आणि पुरामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात कोणत्याही शासकीय विभाग/संस्थेमार्फत घोषित करण्यात आलेली आकडेवारी ग्राह्य धरली जात नाही.

(२) व (३) प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व नैसर्गिक आपत्ती घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. तद्दुषंगाने परभणी जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत एकूण ४,१६,१५२ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३,८८,५७१ शेतकरी अर्जदार हे पात्र ठरले असून त्यांना नुकसान भरपाई रक्कम रुपये ३१७.१८ कोटी निश्चित झाली असून यापैकी दिनांक १२/०८/२०२२ पर्यंत ३,८६,२१८ शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई रक्कम रुपये ३१७.०४ कोटी वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित २,३५३ शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई रक्कम रुपये ०.१४ कोटी वाटपाची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परिक्षण करून हेल्थ कार्ड
उपलब्ध करून देणेबाबत**

(५५) * १३९०६ श्री.चंद्रशेखर बावनकुळे : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परिक्षण करून पीक घेण्याबाबत हेल्थ कार्ड तयार करण्याकरीता माती परिक्षण करणे गरजेचे आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शेतकऱ्यांची लागवड खर्चात होणारी वाढ कमी करण्यासाठी माती परिक्षणावर भर दिला जात असून कृषी विभागाद्वारे माती परिक्षण कार्यक्रम राबविला जातो, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, माती परिक्षणासाठी मिनी किटचे वाटप महसूल मंडळ स्तरावर केले जात असते तसेच फिरत्या प्रयोगशाळेद्वारे माती परिक्षण तरतूद केलेली असून दोन्ही योजनेचे तंतोतंत पालन कृषी विभागाद्वारे होत नसल्यामुळे योजना सफल होत नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, कृषी विभागांतर्गत कार्यरत कृषी क्षेत्र सहायकांनी तालुका केंद्रावर बसूनच आकडे मोड करून पूर्णतः शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले असून नमुना गोळा न करता शेतकऱ्यांना शेती हेल्थ कार्ड उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना मातीचे परिक्षण करून नविन हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अब्दुल सत्तार : (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे आहे.
- (३) हे खरे नाही.
- (४) हे खरे नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

**एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावर
हल्ला केल्याबाबत**

(५६) * १४०४४ श्री.राजहंस सिंह : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ला केला असल्याचे माहे एप्रिल, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, चार आंदोलकांनी दोन दिवसांपूर्वी या परिसराची रेकी केली होती, याबाबत चार दिवसांपूर्वी आझाद मैदान पोलिसांनी गांवदेवी पोलिसांना इशारा दिला होता, त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, धारावी आंदोलनानंतर पोलिसांचे हे दुसरे अपयश आहे, हे ही खरे आहे काय,
 (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (५) असल्यास, सदर चौकशीअंती हल्ला होणार असल्याचा इशारा देवूनही त्याकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) दिनांक ०८/०४/२०२२ रोजी घडलेली उक्त घटनेबाबत गांवदेवी पोलीस ठाणे गु.नो.क्र.१३२/२०२२ कलम १४२, १४३, १४५, १४७, १४९, ३५३, ३३२, ३३३, ४४८, ४५२, १०७, १२०(ब), ३३५, ४४०, १०९ सह कलम ७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट सह मपोका कलम ३७/१३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना वेळेवर माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी त्याबाबत नियंत्रण कक्षास माहिती देवून अतिरिक्त मनुष्यबळ मागवून घेतले नाही. तसेच घटनास्थळी ते उशिरा पोहोचले म्हणून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३, मुंबई यांचेमार्फत प्राथमिक चौकशी सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

अलिबाग (जि.रायगड) येथे मासळी व्यवसाय संकुल उभारण्याचे काम निधी अभावी प्रलंबित असल्याबाबत

(५७) * १३९५६ श्री.जयंत पाटील : सन्माननीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अलिबाग (जि.रायगड) मध्ये मासळी व्यवसाय संकुलाच्या उभारणीसाठी २ कोटी ८१ लाख ९५ हजार रूपयांचा निधी सन २०१५ मध्ये वा दरम्यान मंजूर करण्यात आला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मच्छीमारांचा आर्थिक विकास साधणे आणि पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी अलिबागमध्ये कोळीवाड्याजवळ मासळी व्यवसाय संकुल उभारण्याचे काम निम्मे पूर्ण झालेले असून निधी अभावी सदरचे काम हे ७ वर्षांपासून प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर संकुलामध्ये मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, अद्ययावत मत्स्यालय, संग्रहालय, वाचनालय, सभागृह, प्रशिक्षणार्थीसाठी वसतिगृह व मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांचे कार्यालय यांचा समावेश आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने मच्छीमारांच्या प्रगतीसाठी व पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी अपूर्ण असलेल्या मासळी व्यवसाय संकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी निधी देण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुधीर मुनगंटीवार : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत राज्यस्तरीय मंजूरी समितीच्या दिनांक १०/०५/२०२१ रोजीच्या २९ च्या बैठकीमध्ये अलिबाग, जि.रायगड येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्रदर्शनालय व संग्रहालय यांच्या बांधकामासाठी रुपये २.३६ कोटी निधीला मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे. सदर निधी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून दिनांक ७ मे, २०२२ रोजी मत्स्यव्यवसाय विभागास प्राप्त झालेला आहे. सदर प्राप्त निधी रुपये २.३६ कोटी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड कार्यालयास Public Financial Management System (PFMS) प्रणालीद्वारे वर्ग करण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सर्व जिल्ह्यांतील रोजगार हमी योजनेतर्गत काम करणाऱ्या
मजुरांची मजुरी प्रलंबित असल्याबाबत**

(५८) * १४३७४ श्री.रमेशदादा पाटील, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.नागोराव गाणार, श्री.प्रवीण दटके, अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रविण देकर, डॉ.परिणय फुके : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्व जिल्ह्यांतील रोजगार हमी योजनेतर्गत काम करणाऱ्या मजुरांची प्रलंबित मजुरी ही दिनांक ५ एप्रिल, २०२२ पर्यंत १३२ कोटी १४ लाख रुपयांची असल्याची माहिती माहे एप्रिल, २०२२ मध्ये वा दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मजुरांना मजुरी देण्याबाबत आदेश होऊनही शासनाने अद्यापही मजुरांना मजुरी दिलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांची प्रलंबित मजुरी देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.संदीपानराव भुमरे : (१) हे खरे आहे.

दिनांक ५ एप्रिल, २०२२ पर्यंत केंद्र शासनाकडून निधी अप्राप्त असल्यामुळे सदर मजुरी प्रलंबित होती.

(२) हे खरे नाही.

त्यानंतर केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्यामुळे रुपये ११५ कोटी २६ लाख मजुरीचे प्रदान करण्यात आले आहे.

(३) उर्वरित मजुरी वेळेवर न मिळण्याची कारणे दूर करण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मोहपूर (ता.किनवट, जि.नांदेड) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील
रिक्त पदे भरण्याबाबत**

(५९) * १४१०० श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अभिजित वंजारी, श्री.राजेश राठोड, डॉ.सुधीर तांबे, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.जयंत आसगावकर, डॉ.प्रज्ञा सातव, श्री.मोहनराव कदम : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) किनवट (जि.नांदेड) तालुक्यातील मोहपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात तीन ते चार वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांपैकी एकही रिक्त पद भरण्यात आले नसल्यामुळे येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पद रिक्त असल्याचे माहे एप्रिल, २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दवाखान्यातील अतिरिक्त जबाबदारी पार पाडताना येथील पशुवैद्यकीय अधिकारी रजेवर गेल्यास दवाखाना बंद ठेवावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यामुळे परिसरातील पशुपालकांच्या जनावरांची हाल होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने किनवट (जि.नांदेड) तालुक्यातील मोहपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१), (२), (३) व (४) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ मोहपूर ता.किनवट, जि.नांदेड येथील दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी, व्रणोपचारक आणि २ परिचर अशी ४ पदे मंजूर असून त्यापैकी शासन आदेश दिनांक ०४/०७/२०१९ अन्वये पशुधन विकास अधिकारी गट-अ हे पद भरण्यात आले आहे.

व्रणोपचारक व परिचर ही पदे गट-ड संवर्गातील असून ती जिल्हा परिषदेवरील असल्याने सदर पदे ग्रामविकास विभागामार्फत भरली जातात. सदर रिक्त पदे भरण्याबाबत ग्रामविकास विभागास कळविण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भात बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्याबाबत

(६०) * १४०९६ श्री.रामदास आंबटकर, श्री.नागोराव गाणार, श्री.प्रवीण दटके, श्री.चंद्रशेखर बावनकुळे : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील बोगस बियाणांची विक्री वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात कृषी केंद्रचालक करीत असल्याचे दिनांक २४ मे, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करून बोगस बियाणे विक्री रोखण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अब्दुल सत्तार : (१) हे खरे नाही.

(२) राज्यात तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली असून अनधिकृत बियाणेबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारकांकडून बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करण्यासंबंधी जिल्हा, तालुकास्तरावरून वृत्तपत्र व इतर माध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करण्यात आलेली आहे.

राज्यात अनधिकृत कापूस बियाणांच्या एकूण १६ तक्रारींच्या अनुषंगाने एकूण ४४१४ पाकिटे व ६.३६ मे.टन खुले बियाणे मुल्य रुपये ७८.२६२ लाख रुपयांचा साठा बियाणे विक्री केंद्राचा परवाना नसलेल्या व्यक्तींकडून जप्त करण्यात आला आहे. तर राज्यात इतर बियाणांच्या ४ तक्रारींच्या अनुषंगाने १५.२३ मे.टन बियाणे साठा मुल्य रुपये ३१८.६० लाख रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला असून या संदर्भात एकूण २० ठिकाणी पोलीस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात घरफोडीच्या घटनांत वाढ झाल्याबाबत

(६१) * १३६३८ श्री.विलास पोतनीस, श्री.सुनिल शिंदे : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत चोरट्यांनी अनेक ठिकाणी घरफोडी करून रोख रकमेसह दागिने चोरी केल्याची घटना दिनांक १८ मे, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, घरफोडी व चोरीच्या घटनांबाबत नागरिकांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर तक्रारीनुसार पोलिसांनी घरफोडी व चोरीच्या किती प्रकरणांचा शोध/तपास केला आहे, किती जणांच्या चोरीचा मुद्देमाल त्यांना परत मिळवून देण्यात आला आहे,

(४) उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने मुंबईसह उपनगरातील घरफोडीच्या घटना रोखण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेत,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील पोलीस ठाणेतील मे, २०२२ या महिन्यात घरफोडी व चोरी या गुन्ह्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

घरफोडी

दाखल	उघड	अटक आरोपी	घरफोडीत गेलेल्या मुद्दे मालाची किंमत	परत मिळालेल्या मुद्दे मालाची किंमत
१५७	४८	८९	रुपये ६२६८०६९०	रुपये २४४५५७५१

चोरी

दाखल	उघड	अटक आरोपी	चोरीस गेलेल्या मुद्दे मालाची किंमत	परत मिळालेल्या मुद्दे मालाची किंमत
२९३९	१८९	४३८	रुपये १०३१००१८०	रुपये ३०००२१३०

(४) बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत क्यू आर कोड आधारीत पेट्रोलिंग होणेकरीता थर्ड आय या ॲप्लिकेशनद्वारे क्यू आर कोड कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

- प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील गस्तीवरील बिनतारी गस्ती वाहने भेट देऊन नमूद ठिकाणचा क्यूआर कोड स्कॅन करून वेळोवेळी तपासणी करित असतात.
- पोलीस ठाणे हद्दीतील चोरी, घरफोडी व दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार, जेल रिलीज, हिस्ट्रीशिट, अभिलेख्यावरील गुन्हेगार, पाहिजे आरोपी, फरारी आरोपी इत्यादी गुन्हेगाराची वेळोवेळी कॉबिग ऑपरेशन तसेच नाकाबंदी दरम्यान तपासणी केली जाते.
- चोरी, घरफोडी व दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व फौ.दं.प्र.स. अन्वये प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येते.
- चोरी, घरफोडी व दरोड्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे हद्दीतील हौसिंग सोसायटीच्या महत्त्वपूर्ण आस्थापना, बँका, दुकाने व इतर ठिकाणी व्हीजीट बुक ठेवण्यात आले आहे.
- चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार याना वेळोवेळी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते.
- चोरी व घरफोडीच्या गुन्ह्याचा गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करण्यात येतो.
- घटनास्थळी इनव्हेस्टीगेशन व्हॅनद्वारे तपासणी करून आरोपींची फिंगर प्रिंट प्राप्त करून तपासणी करण्यात येते. चोरी व घरफोडीच्या घटनास्थळावरील व आजूबाजूच्या परिसरातील सी.सी.टीव्ही फुटेज प्राप्त करण्यात येते.
- पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सोसायटी तसेच मोहल्ला कमिटी याना चोरी व घरफोडी यासारखे गुन्हे तसेच इतर गुन्हे रोखण्याच्या अनुषंगाने व सुरक्षिततेच्या दृष्टीने सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यास सांगण्यात आले आहे.
- पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी, मोबाईल/बीट मार्शल पेट्रोलिंग, पायी गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**वणी (जि.यवतमाळ) शहरातील अवैध गैरव्यवहारांना संरक्षण देणाऱ्या
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत**

(६२) * १४४८५ श्री.रमेश कराड, श्री.नागोराव गाणार : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वणी (जि.यवतमाळ) शहरात पोलीस उप महानिरीक्षक, अमरावती यांच्या विशेष पथकाकडून मटका अड्डे व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त अवैध गैरव्यवहारांना चालना देणाऱ्या चार पोलीस शिपायांना निलंबित केले तर दोन पोलीस अधिकाऱ्यांसह १८ जणांवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी ज्या पोलीस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे त्यातील दोन अधिकारी हे कारवाई अगोदरच कोरोनाने बाधित असल्याने रजेवर होते तसेच निलंबित करण्यात आलेल्या चार कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी तीन महिन्यांपासून आजारी असल्याने रजेवर आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर पोलीस अधिकाऱ्यांकडून निलंबित करण्यात आलेले कनिष्ठ कर्मचारी दोषी आढळून आले असून वणी पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई न झाल्याने याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये शंका निर्माण होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

(३) नाही.

ज्या पोलीस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्याबाबत संबंधितांचे स्पष्टीकरण प्राप्त करून शिक्षा बजावण्यात आली असून त्यातील कोणताही अधिकारी कोरोनाने बाधित नव्हता. तसेच निलंबित करण्यात आलेल्या चार पोलीस अंमलदारांपैकी कोणताही कर्मचारी छाप्याच्या वेळी वैद्यकीय रजेवर नव्हता.

(४) हे खरे नाही.

(५) पोलीस स्टेशन वणी कार्यक्षेत्रातील २ पोलीस अधिकारी व १५ पोलीस अंमलदार यांना पुढील देय वार्षिक वेतनवाढ ३ वर्षा करीता (अपरिमाणकारक) रोखणे बाबतची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक यांची पदोन्नतीवर बदली झाल्याने त्यांचा कसूरी अहवालावर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचेमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच संबंधित पोलीस निरीक्षक यांचे विरुद्ध विभागीय चौकशी सुरु असून उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे विरुद्ध कसूरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांचेकडून पोलीस महासंचालक यांना पाठविण्यात आला असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**कोंढा (ता.पवनी, जि.भंडारा) येथे पंतप्रधान घरकुल योजनेच्या मजुरीच्या
पैशात गैरव्यवहार झाल्याबाबत**

(६३) * १४५९३ डॉ.परिणय फुके, श्री.प्रविण दरेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रवीण दटके, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, श्री.नागोराव गाणार, श्री.रमेश कराड, श्री.रमेशदादा पाटील : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोंढा (ता.पवनी, जि.भंडारा) येथे सन २०१८ ते २०२१ या कालावधीत घरकुलांच्या बांधकामावर पाणी मारण्याच्या मजुरीचे पैसे लाभार्थी मजुरांना मिळाले नसल्याने पंतप्रधान घरकुल योजनेच्या मजुरीच्या पैशात गैरप्रकार झाल्याचे माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभेत दक्षता समितीमध्ये तसेच कोंढा जिल्हा परिषद क्षेत्राचे तत्कालिन सरपंच व सदस्य यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेऊन कोंढा गावात झालेल्या घरकुलाच्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या संबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन देखील त्यांची चौकशी केली जात नसल्याचे माहे एप्रिल, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीचे आदेश देऊनही चौकशी न करण्याची कारणे काय आहेत,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.संदीपानराव भुमरे : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे अंशतः खरे आहे.

(४) गटविकास अधिकारी, पवनी यांनी सदर प्रकरणी चौकशी पूर्ण केली असून सकृतदर्शनी दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) सदर प्रकरणी चौकशीची कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील देवनारच्या शासकीय महिला वसतिगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत

(६४) * १४१७४ डॉ.(श्रीमती) मनिषा कायंदे : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील देवनारच्या शासकीय महिला वसतिगृहातून दोन महिला पळून गेल्याची घटना दिनांक ३० एप्रिल, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने यास जबाबदार असणाऱ्या वसतिगृहातील व्यवस्थापकांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) शासकीय नवजीवन महिला वसतिगृहातील दोन महिला आणेशा उर्फ आरोही अन्सार अली सिद्दीकी उर्फ पांडा उर्फ रुपाली अन्सारी अली खातुन व झरीना खातुन अब्दुल कलाम शेख या वसतिगृहात मिळून येत नसल्याचे दिनांक ३० एप्रिल, २०२२ रोजी निदर्शनास आले आहे.

सदर प्रकरणी गोवंडी पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १४६/२२ भा.दं.वि. कलम २२५ बी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(३) सुरक्षेच्या दृष्टीने शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई यांना तात्काळ कळवून वसतिगृहाच्या खिडक्यांच्या तुटलेल्या काचा व ग्रील बसवून घेण्यात आलेल्या आहेत. तसेच या प्रकरणी आयुक्त, महिला व बाल कल्याण यांनी खुलासा मागवून संबंधित सुरक्षा रक्षकाला कामावरून कमी करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांचे मानधन प्रलंबित असल्याबाबत

(६५) * १३७०३ श्री.गोपिचंद पडळकर, श्री.अरुण लाड, श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी अशा ज्येष्ठ मल्लांचे मानधन गेल्या सहा महिन्यापासून रखडले असल्याचे माहे मे, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मानधन वेळेत व वाढत्या महागाईच्या प्रमाणात वाढीव मानधन द्यावे अशी मागणी राज्यातील ज्येष्ठ मल्लाकडून वारंवार होऊनही शासनाचे या दोन्ही बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांचे मानधन मिळण्याबाबत व मानधन वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.गिरीश महाजन : (१), (२) व (३) शासन निर्णय दिनांक २१/१२/२०१२ नुसार राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृद्ध खेळाडू व कुस्तीगीर यांचे जुन -जुलै २०२२ पर्यंतचे मानधन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे. तसेच या खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सद्यःस्थितीत शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बीड जिल्ह्यातील नायब तहसिलदार महिलेस मयत दाखवून
तिचे मृत्यू प्रमाणपत्र दिल्याबाबत**

(६६) * १४७४४ श्री.नागोराव गाणार, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.रामदास आंबटकर, श्री.प्रवीण दटके, श्री.रमेशदादा पाटील, श्री.रमेश कराड, श्री.महादेव जानकर, श्री.प्रविण दरेकर, डॉ.परिणय फुके : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यातील जिवंत असलेल्या नायब तहसिलदार महिलेस मयत दाखवून तिचे मृत्यू प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याची बाब माहे एप्रिल, २०२२ च्या पहिल्या आठवड्यात वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने जिवंत असलेल्या नायब तहसिलदार महिलेस मयत दाखवून तिचे मृत्यू प्रमाणपत्र दिलेल्या दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१) अशा आशयाची तक्रार शासनास प्राप्त झालेली आहे हे खरे आहे.

(२), (३) व (४) विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचा अहवाल व सोबतची कागदपत्रे विचारात घेता दिनांक ०१/१२/२०२१ चे मृत्यू प्रमाणपत्र मुख्याधिकारी, चाळीसगाव, जि.जळगाव यांनी दिले असून चौकशीअंती सदरच्या मृत्यू प्रमाणपत्रावर आशा दयाराम वाघ मयत या व्यक्तीचे नाव असून, वय १५ वर्ष दर्शविण्यात आलेले आहे. याउलट तहसिल केज येथे कार्यरत असलेल्या आशा वाघ यांचा जन्म दिनांक ०६/०८/१९८४ असा असून त्यांनी २००४-०५ साली पदवी परीक्षा पास होवून सन २०१२ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नायब तहसिलदार पदावर निवड झालेली आहे. उपलब्ध कागदपत्रांवरून त्यांचे वय २८ वर्ष असल्याचे दिसून येते. यावरून दिनांक १५/०५/२००४ रोजी मयत झालेली व्यक्ती व नायब तहसिलदार या पदावर असलेली व्यक्ती यांच्यामध्ये नामसाधर्म्य असल्याचे दिसून येते.

**मुंब्रा (जि.ठाणे) पोलीस ठाण्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या
घरामधून जप्त केलेल्या रकमेत गैरव्यवहार केल्याबाबत**

(६७) * १३६४९ श्री.प्रसाद लाड, श्री.प्रविण दरेकर, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.परिणय फुके, श्री.सुरेश धस, डॉ.रणजित पाटील, श्री.प्रवीण दटके, श्री.नागोराव गाणार, श्री.गोपिचंद पडळकर, श्री.निलय नाईक, अॅड.निरंजन डावखरे, श्री.राजहंस सिंह, श्री.रमेशदादा पाटील, श्री.चंदूभाई पटेल : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंब्रा (जि.ठाणे) येथील बॉम्बे कॉलनी भागात दिनांक १२ एप्रिल, २०२२ रोजी एका खेळण्याच्या व्यापाऱ्याच्या घरी मुंब्रा पोलिसांनी रात्रीच्या सुमारास धाड टाकून ३० खेळण्याच्या बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये प्रमाणे ३० कोटी रुपयाची रोख रक्कम पोलिसांना सापडली असल्याचे दिनांक १२ एप्रिल, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ अधिकारी व १० पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल ६ कोटी रुपये हडपणाच्या पोलिसांवर ठाणे पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कार्यवाही केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर गैरप्रकार व अनियमितता करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) ठाणे पोलीस आयुक्तालयातर्गत मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिनांक १२/०४/२०२२ रोजी मुंब्रा, ठाणे येथील एका खेळण्यांच्या व्यापाऱ्याच्या घरात ड्रग्स लपवून ठेवल्याबाबतची बातमी मिळाली होती. त्यामुळे मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर बातमीची खात्री करण्यासाठी गेले असता घरातील गॅलरीत ठेवलेल्या पांढऱ्या रंगातील गोणीमधील बॉक्सचा पोलीसांना संशय आल्याने सदरचे सर्व बॉक्स चौकशी करण्याकरीता पोलीस स्टेशनला घेवून गेले.

सदर प्रकरणाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे कक्षातील सी.सी. टीव्ही फुटेजचे बारकाईने अवलोकन केले असता, पांढऱ्या रंगातील गोणीमधील १४ बॉक्स वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे कक्षात आणून ठेवल्याचे व नंतर सदर बॉक्स पैकी १ बॉक्स उघडून पडताळणी करून नंतर सर्व १४ बॉक्स खेळणी विक्रेता यांना परत केल्याचे दिसून आले. तसेच सी.सी.टीव्ही फुटेज मध्ये १४ बॉक्स पैकी उघडण्यात आलेल्या बॉक्समध्ये पैशांसदृश्य नोटांचे गड्डे असल्याचे दिसून आले.

(२) व (३) प्रस्तुत प्रकरणी पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, ठाणे शहर यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी केली असता संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा व कसुरी केल्याचे निष्पन्न झाल्याने १ पोलीस निरीक्षक व २ पोलीस उप निरीक्षक असे ३ अधिकारी आणि ७ अंमलदार असे एकूण १० अधिकारी/ कर्मचारी यांना दिनांक ११/०५/२०२२ रोजी निलंबित करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची गुन्हे शाखेमार्फत विस्तृत फेरचौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती जिल्ह्यातील भूदान चळवळीत दान मिळालेल्या जमिनीच्या पट्टे वाटपधारकांची नोंद नसल्याबाबत

(६८) * १३९०८ श्री.चंद्रशेखर बावनकुळे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील भूदान चळवळीदरम्यान दान मिळालेल्या व भूमिहीन मजुरांना पट्टे वाटप केलेल्या जमिनीच्या तब्बल २९३ सातबारा भूधारकांची नोंद नसल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याशिवाय २७० सातबारावर भूदान अहस्तांतरणीय अशी नोंदही गायब झालेली आहे हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, स्थानिक तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमुळे नावांची व अहस्तांतरणीय याची नोंद गायब झाल्याची तक्रार व आरोप होत आहेत हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, भूदान यज्ञ अधिनियम १९५३ नुसार असलेल्या अटीशर्तीमुळे जमीन हस्तांतरित होत नसल्याने व अटीचा भंग होणे तथा शर्तभंगामुळे होत असलेली सूचना भूदान यज्ञ मंडळांना देणे बंधनकारक असते हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अनेक तालुक्यात असे प्रकरणे दिसून आलेले असून अधिकार अभिलेखमध्ये सुधारणा करणेबाबत तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व नावांची नोंद पूर्ववत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राधाकृष्ण विखे-पाटील : (१) अंशतः खरे आहे.

अमरावती जिल्ह्यातील १२ तालुक्यामध्ये अशी बाब निदर्शनास आली नाही. परंतु वरुड तालुक्यामध्ये दोन ७/१२ धारकांची नोंद घेण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच चांदुरेल्वे तालुक्यामध्ये एकूण भूदान जमिनीबाबतचे १० खातेदार असून त्यापैकी ३ खातेदारांचे ७/१२ वर भूदान जमिनीबाबतची नोंद नाही. सदर नोंद घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

(२) अमरावती जिल्ह्यातील १२ तालुक्यामध्ये अशी बाब निदर्शनास आली नाही. परंतु वरुड तालुक्यामध्ये २५ नोंदी होणे बाकी असून त्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच चांदुरेल्वे तालुक्यामध्ये एकूण भूदान जमिनीबाबतचे १० खातेदारांपैकी ३ खातेदारांचे ७/१२ वर भूदान जमिनीबाबतची नोंद नाही.

(३) अशी कोणतीही तक्रार नाही.

(४) होय.

(५) अमरावती तालुक्यामध्ये १ प्रकरणाबाबत शर्तभंगाची कार्यवाही सुरु आहे. तसेच मोर्शी तालुक्यामध्ये १६ शर्तभंगाची प्रकरणे आढळून आली असून त्याबाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच चांदुरबाजार तालुक्यामधील एका प्रकरणामध्ये शर्तभंग झालेला असून संबंधित प्रकरणामध्ये सद्यःस्थितीत कार्यवाही सुरु आहे. तसेच चांदुरेल्वे तालुक्यामध्ये ३ प्रकरणामध्ये शर्तभंग बाबतची कार्यवाही सुरु आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण २१ प्रकरणामध्ये शर्तभंग झाल्याने सदर जमिनीबाबत कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्याबाबत

(६९) * १४०४५ श्री.राजहंस सिंह : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावतीमध्ये दोन समाजामध्ये झालेला संघर्ष, पूणे शहरामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, जेजुरी येथील अहिल्यादेवीच्या पुतळ्याचे अनावरण, तसेच परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे धारावी येथील आंदोलन या सर्व घटनांवरून राज्यातील गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे माहे एप्रिल, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, राज्य गुप्तचर विभागाला पुरेसे मनुष्यबळ दिले जात नाही तसेच वेगळे प्रोत्साहन देखील दिले जात नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, सदर चौकशीअंती राज्यातील गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्याबाबत शासनाने कोणत्या उपाय योजना केल्या वा करण्यात येत आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) राज्यातील गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे उपाययोजना केलेल्या आहेत :-

अ) राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये पोलीस दलातून अनुभवी अधिकारी व कर्मचारी यांची प्रतिनियुक्तीने व सरळ सेवेने भरती केली जाते.

ब) राज्य गुप्तवार्ता विभागात भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांकरीता मूलभूत प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे दिले जाते.

क) राज्य गुप्तवार्ता विभागामधील अधिकाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नतीचे लाभ दिले जातात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यासह राज्यातील मच्छिमार संघाकडून डिझेलवरील विक्रीकर रद्द करण्याच्या होत असलेल्या मागणीबाबत

(७०) * १३९६८ श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक १२४९८ ला दिनांक १४ मार्च, २०२२ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील मच्छिमारास अवकाळी पाऊस, निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते चक्रीवादळ इत्यादी विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत असून यामुळे स्थानिक मच्छिमार कर्जबाजारी झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजार पेठेमधील मासळी खरेदी विक्रीवर अनेक बंधने आल्याने पकडलेली मासळी नाशवंत होऊन हजारो कोटी रूपयांचे नुकसानसुद्धा मच्छिमारांचे झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बोटींना आवश्यक असणारे महाग झालेले डिझेल मच्छिमारांना परवडण्याजोगे नसल्याने १२० पेक्षा अधिक अश्वशक्तीचे इंजिन असलेल्या मासेमार बोटींचा डिझेल परतावा आणि कोटा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र मत्स्य विभागाने घेतला असून त्यामुळे राज्यातील मच्छिमार अडचणीत आले आहेत, हेही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर निर्णयाला विविध मच्छिमार संघटनांनी विरोध दर्शविला असून डिझेल खरेदीवर जो (व्हॅट) विक्रीकर आकारला जातो तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी रायगड सह राज्यातील मच्छिमार संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी मत्स्य व्यवसाय आयुक्त मुंबई यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, राज्यातील मच्छिमारांचा डिझेल विक्रीकर लवकरात लवकर रद्द करण्याबाबत तसेच मच्छिमारांचा ३०० कोटी रूपये थकीत डिझेल परताव्याची रक्कम अदा करण्याबाबत कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुधीर मुनगंटीवार : (१) हे खरे नाही.

(२) हे अंशतः खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

दिनांक १४/०१/१९९७ च्या अ.शा.पत्रानुसार डिझेल कोटा निकषामध्ये १२० अश्वशक्ती पर्यंत असे नमुद असल्यामुळे, याबाबत लेखा आक्षेप उपस्थित झाल्याने दिनांक १६/०२/२०२२ रोजीच्या शासनपत्रान्वये १२० अश्वशक्ती पेक्षा अधिक क्षमतेच्या नौकांना डिझेल कोटा देऊ नये असे निर्देशित केले आहे.

(४) डिझेल खरेदीवर आकारण्यात येणारा व्हॅट रद्द करण्याबाबत आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयास कोणतेही निवेदन प्राप्त नाही.

(५) हायस्पीड डिझेल तेलावरील विक्रीची प्रतिपूर्ती करणे या योजनेतर्गत सन २०२२-२३ करीता रूपये २१६.४१ कोटी इतक्या रकमेचा पूरक मागणी प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आलेला आहे.

तसेच हायस्पीड डिझेल तेलावरील विक्रीची प्रतिपूर्ती करणे या योजनेतर्गत सन २०२२-२३ करीता मंजूर अर्थसंकल्पित निधी रूपये ६३ कोटीपैकी रूपये १३.२३ कोटी इतका निधी दिनांक ११ जुलै, २०२२ रोजीच्या शासन ज्ञापन अन्वये वितरीत करण्यात आला आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

राजेन्द्र भागवत
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.